August 23, 2022

The National Stock Exchange of India Ltd.

Listing Department Exchange Plaza,

Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400 051

BSE Limited

Department of Corporate Services Floor 25, Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001

Company Symbol: DHARAMSI Scrip Code: 506405

Sub: Submission of Newspaper Advertisement – Notice for 101st Annual General Meeting, ("AGM") of the Company, E-voting and Book Closure.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the copies of newspaper advertisement published in The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) on August 23, 2022, regarding completion of electronic dispatch of Annual Report 2021-22 and Notice of 101st Annual General Meeting of the Company which is scheduled to be held on **Wednesday, September 14, 2022 at 11:30 AM (IST)** through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).

The aforesaid newspaper advertisements will also be made available on website of the Company at www.dmcc.com

You are requested to kindly take the same on your record.

Thanking you,

For The Dharamsi Morarji Chemical Company Ltd

Omkar C. Mhamunkar Company Secretary & Compliance Officer Membership No. ACS 26645

Encl: As Above

CIN NUMBER: L24110MH1919PLC000564

REGD. OFFICE: PROSPECT CHAMBERS, 317/21, DR. D.N. ROAD, FORT, MUMBAI – 400 001. INDIA Tel: 2204 8881-2-3 | Fax : 2285 2232 | E-mail ID : investor@dmcc.com | Website : www.dmcc.com

... Applicant

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri Kalpesh Babulal Rawal (the Owner) is member of Niraj Industrial Premises Co-operative Society Limited (the said Society) holding 5 (five) fully paid up shares of Rs. 50/- (Rupees Fifty only each, bearing Distinctive Nos, 101 to 105 (both inclusive) in the share capital o the said Society and held under Share Certificate No. 015 dated 19th July, 1997 (the said Shares) and incidental to holding of the said Shares, has the right to use and occupy Industrial Unit No. 17 admeasuring 633 sq. ft. (carpe area) (the said Unit) on the ground floor of the building known as "Niraj Industrial Estate" situated at Plot No. 16/B, Mahal Industrial Estate, Off Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai – 400 093.

The Owner does not have in his possession/has lost and/or misplaced the original registered Agreement for Transfer dated 7th December, 2007 executed between Mr. Vijay Dharamchand Sheth, Karta of Vijay D. Sheth H.U.F. and (a) Mr. Pankaj P. Oberoi and (b) Mr. Ashish Prem Oberoi and registered with the Sub-Registrar of Assurances at Andheri under Serial No. AND-3/11419/2007 in respect of the said Unit which despite due diligence has not been found.

NOTICE is therefore hereby given to the public at large that any person/s Bank/s and/ or Financial Institutions having any claim/s against or in respect of the said Unit and the said Shares or in relation in to the aforesaid Title Deed by way of sale, mortgage, exchange, charge, lease, license, lien, inheritance, gift trust, maintenance, tenancy, family arrangement, bequest, possession, by or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal Revenue or Statutory Authority or arbitration or pre-emption, loans, advances or otherwise, are hereby required to make the same known to the undersigned at the address mentioned below within 14 days from the date of this notice, along with all copies supporting documents by which such right is claimed failing which such claim/s, if any, will be deemed to have been waived and/or abandoned and no such claim will be deemed to exist thereafter. Dated this 23rd day of August, 2022.

> M/s. K. Ashar & Co. Advocates & Solicitors

Medows House, 4th & 5th Floors,39 Nagindas Master Road, Fort, Mumbai 400 023.mumbai@kasharindia.com

माहेश्वरी प्रगति मण्डल, मुम्बई माहेश्वरी भवन, 603 जे. एस. एस. मार्ग, निरंगांव, मुम्बई - 400002 फोन: 022 2200 5026/27/28, Email: info@mpmmumbai.in

वार्षिक साधारण सभा की सूचना माहेश्वरी प्रगति मण्डल-मुम्बई के सभी सदस्यगण,

माहेश्वरी प्रगति मण्डल, मुम्बई की 64 वीं वार्षिक साधारण सभा शनिवार, दि 24 सितम्बर 2022 को साय 6 बजे जगन्नाथ शंकरशेठ रोड, गिरगांव, मुम्बई में होगी

जिसमें निम्नलिखित विषयों पर विचार होगा। 1) कार्यकालिक वृत्तान्त की स्वीकृति प्रदान करने के सम्बन्ध में।

- 2) 31 मार्च 2022 को समाप्त हुए वित्तीय वर्ष के लेखा परीक्षक द्वारा ऑडिट किये गये हिसाब तथा ऑडिटर्स रिपोर्ट पर चर्चा एवम् स्वीकृति प्रदान करने के सम्बन्ध में। 3) 31 मार्च 2023 को समाप्त होने वाले वित्तीय वर्ष के लिए लेखा परीक्षक
- (ऑडिटर्स) की नियुक्ति एवम् उनका पारिश्रमिक निर्धारित करना । 4) व्यवस्थापिका सभा के मंगलवार दि.15 मार्च 2022 को सम्पन्न हुए चनाव परिणाम
- एवम् गठन की नोंध ।
- 5) अन्य विषय अध्यक्ष महोदय की अनुमति से। व्यवस्थापिका सभा के आदेशानुसार

दिनांक 30 जुलाई 2022

1) मण्डल का कार्यकालिक वृत्तान्त, ऑडिटेड हिसाब, बेलन्सशीट आदि का प्रारूप अगस्त 2022 की सरसवार्णी में, मण्डल की Website: www.mumbaimaheshwari.com पर एवम् अगस्त 2022 ई सरसवाणी पर उपलब्ध है । 2) कार्य सुची में निर्देशित विषयों पर आपकी जिज्ञासा, यदि कोई हो तो, लिखित रूप में

मंत्री के नाम मण्डल कार्यालय गिरगांव अथवा Email id: info@mpmmumbai.in पर दिनांक 14 सितम्बर 2022 तक भिजवायें, जिससे उनके समुचित उत्तर देने में सुविधा होगी

Exh. - 21



[See Regulation 33 (2) By Regd. A / D, Dasti failing

Form No

Naraon Malban

नारायण मालपानी-मंत्री

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector - 30 A, Vashi, Navi Mumbai - 400703 NOTICE FOR SETTLING A SALE PROCLAMATION UNDER RULE 53 OF THE SECOND SCHEDULE

TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993 RR No. 333 OF 2019

Bank of Maharashtra

Versus Mr. Dharma Narayan & Anr.

 Mr. Dharma Narayan Mhatre. Prop. of M/s. Mahalaxmi Construction Co. Naraya Sadan, 1st Floor, Gothavali Village Post - Ghansoli, Rabale, Navi Mumbai - 400 701. Ms. Mahalaxmi Construction Co. (Prop Firm), Prop. Mr. Dharma Naraya Mhatre Shop No. 1, Mahalaxmi Compound, opp. Patel Saw Mill, Near rabale Railwa station, Rabale (W), Navi Mumbai - 400 701.

Whereas the Hon'ble Presiding Officer has issued Recovery Certificate in O. A. No. 188 of 2018 p pay to the Applicant Bank / Financial Institution a sum of Rs. 3.14.46.864.00/- (Rs. Three Crore Fourteen Lakhs Forty Six Thousand Eight Hundred Sixty Four Only) with cost and interest, and Whereas you the CD's have not paid the amount and the undersigned has attached the under nentioned property and ordered its sale.

herefore, You are hereby informed that the 30.09.2022, has been fixed for drawing up the procl nation of sale and settling the terms thereof. You are hereby called upon to participate in the settle ment of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrance charges, claims or liabilities attaching to the said properties or any portion thereof.

SPECIFICATION OF PROPERTY Shop Nos. 1, 2, 3, & 4 on Ground Floor in "Varad Vinayak Building", Near Royal Plaza, Plo

No. 9 Sector - 5 Konarkhairane Navi Mumhai - 400 709 Given under my hand and seal of the Tribunal on this 22.08.2022

SEAL

(Ratnesh Kumar) Recovery Officer -I

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE

(for immovable property)

Whereas

The undersigned being the Authorized Officer of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitizatio and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice date 21.03.2022 calling upon the Borrowers SANJU ASARAM SALVE AND KAVITA SANJU SALVE to repay the amount mentioned in the Notice being Rs.1.00.685.48 (Rupees One Lakh Six Hundred Eighty Five and Paisa Forty Eight Only) against Loan Account No. HHEKAL00309490 as on 14.03.2022 and interes thereon within 60 days from the date of receipt of the said Notice

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 18.08.2022.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.1,00,685.48 (Rupees One Lakh Six Hundred Eighty Five and Paisa Forty Eight Only) as on 14.03.2022 and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 or the Act in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

604/B, ON 6TH FLOOR, IN 'B' WING, AREA ADMEASURING 415 SQ. FT. CARPET IN THE BUILDING KNOWN AS "AASTHA EVERSHINE". ON LAND BEARING OLD SY. NO. 56/35A-56/35-D, 35M, NEW SY NO. 56/35A, 56/35B 56/35C, 35 D/2A, AT VILLAGE BALYANI TALUKA KALYAN, VAISHNOVMATA MANDIR, TITAWALA (E), THANE, MAHARASHTRA-421605.

Date: 18.08.2022 Place: THANE

Authorised Officer INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

क्रमांक/ १३४५/लो.नि.शा./२०२२

DEBTS RECOVERY TRIBUNAL-1 MUMBAI (Government of India, Ministry of Finance) 2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumba (5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai-400001) O.A. No. 94 of 2022

The Jammu and Kashmir Bank Limited, - Vs Venugopal N. Dhoot and Ors. Defendants Defendant No.1 Mr. Venugopal N Dhoot, 101 Videocon House, 1st Floor 99 Manav Mandir Road, Nepean Sea Road, Opp. J.M. Mehta Bus Stand Mumbai-400006. Mr. Pradip N Dhoot, 99, Videocon House, 1st Floor, Mana Mandir Road, Nepean Sea Road, Mumbai-400006. Defendant No.3

Mr. Rajkumar N Dhoot, 17-A, Mehta Estate, 1st Floor, Above DTDC, Andheri Kurla Road, Mumbai-400093. Videocon Industries Limited, 221, Dr. D N Road, 2nd Floor Defendant No.4 Fort House, Mumbai-400001. SUMMONS

1. Whereas the above named applicant has filed the above referred Application in this Tribuna 2. Whereas the service of summons/Notice could not be effected in the ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal. You are directed to appear before this Tribunal in person or through an advocate and file Written Statement/ Say on 16th September, 2022 at 12.00 noon and show ause as to why reliefs prayed for should not be granted.

4. Take notice that in case of default, the Application shall be heard and decided in your absence Given under my hand and the seal of this Tribunal on this 04th day of August, 2022

Sd/- Registrar Debts Recovery Tribunal-1, Mumbai



The Dharamsi Morarji Chemical Company Limited

CIN: L24110MH1919PLC000564 Regd. Off.: Prospect Chambers, 317/321, Dr. D.N.Road, Fort, Mumbai - 400 001 (India)
Web: www.dmcc.com Email: investor@dmcc.com Ph.: +91 22 22048881-2-3 Fax No.: +91 22852232 NOTICE OF 101ST ANNUAL GENERAL MEETING, E - VOTING

INFORMATION AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the 101st Annual General Meeting ("AGM") of the Members o The Dharamsi Morarji Chemical Company Limited ('the Company) will be held or Wednesday, September 14, 2022 at 11.30 am (IST) through Video Conferencing("VC") Other Audio - Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a nmon venue in compliance with all the applicable provisions of the Companies Act 2013 ("Act") and the rules made there under and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("Listing Regulations"), to transact the businesses set out in the Notice of 101st AGM ("Notice") by way of remote e-voting or e-voting at the AGM.

The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company i.e Prospect Chambers, 317/321, Dr. Dadabhoy Naoroji Road, Fort, Mumbai - 400001. Members will be able to attend the AGM through VC / OAVM. The Members participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. The Annual Report for the financial year 2021-22 comprising inter-alia Notice of the Annua General Meeting, Audited Financial Statements on a standalone and consolidated basis Directors' Report & Auditors' Report for the financial year ended March 31, 2022 and othe documents required to be attached therewith has been sent to the Members, whose e-ma addresses are registered with the Company/Depository Participant(s), on August 12, 2022 through electronic mode pursuant to the provisions of Sections 101 and other applicable rovisions of the Act and Rules made thereunder and applicable provisions of the Listing Regulations read with MCA Circulars and SEBI Circulars. The aforesaid documents (Annual Report 2021-22) are also available on the Company's website at www.dmcc.com, or he website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and also on the website of Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited ("RTA" at https://instavote.linkintime.co.in

E-Voting

In compliances with Regulation 44 of the Listing Regulations and Section 108 of the Act 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, MCA Circulars and SEBI Circulars, the Company is pleased to provide to all its members, the facility to exercise their vote on all the resolutions set forth in the Notice of AGM of the Company, electronically (remote E-voting) through e-voting platform of the RTA at https://instavote.linkintime.co.in. Detailed procedure and instructions for e-voting are given in the AGM Notice.

Remote E-voting facility for all items of business contained in the Notice of AGN shall commence from Sunday, September 11, 2022 at 9.00 a.m. and will end or Tuesday, September 13, 2022 at 5.00 p.m. The remote E-voting module shall be disabled thereafter, the members shall not be allowed to vote beyond 5.00 p.m on September 13, 2022. During this period of remote E-voting, Equity Shareholders of the Company holding shares either in physical form or in dematerialised form as on the Cut-Off date of September 07, 2022, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through electronic means and the voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company a on the Cut-Off date.

- Any person who acquires shares and becomes member of the Company after the dispatch of the Annual Report and Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. September 07, 2022, may follow steps mentioned in Notice of AGM. However if a person is already registered with RTA for remote e-voting, then the existing user ID and password may be used for casting the vote.
- A person who is not a Member as on the Cut-off Date should treat this Notice fo information purposes only.
- Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/ CIR/P/2020/242 dated Decembe 09, 2020, Members are informed that E-Voting process has been enabled for all the individual demat account holders, by way of single login credential, through their respective demat account/website of depositories viz. NSDL and CDSL/website of DPs in order to increase the efficiency of the voting process. Members are advised to update their mobile number and email ID in their demat account with their respective DPs in order to access the e-voting facility. Please read carefully the detailed procedure and instructions mentioned in the AGM Notice.
- The Board of Directors has appointed Mr. Satish Kumar Jain, Proprietor of SKJ & Associates, Practising Company Secretaries (FCS 6398/PCS6632) as the Scrutinize for conducting the remote e-voting and the e-voting process at the AGM in a fair and
- The facility for casting vote(s) through e-voting will be made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their votes by means of remote e voting may cast their votes during the AGM through InstaMeet e-voting facility available at the time of the AGM. Please refer instructions mentioned in AGM Notice fo $Members \ to \ Vote \ during \ the \ AGM \ through \ \textbf{InstaMeet} \ of \ the \ Notice.$
- Members may participate in AGM even after exercising their right to vote through remote e-voting, but shall not be allowed to cast their votes again at the AGM.
- The results in respect of resolutions as set out in the Notice, along with Scrutiniser's report will be announced and communicated to the BSE, NSE, not later than two working days from conclusion of the AGM and will be uploaded on the Company's website a www.dmcc.com and on the website of RTA.

mail Registration

Members holding shares in physical mode and those who have not registered / updated their email addresses with the Company, are requested to get their email ids registered by risiting the link: https://web.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html at the Investor Services tab by choosing the e-mail /Bank Registration heading and follow the registration process as guided therein. Member holding Shares in Dematerialised form are requested to register their email address (if not done earlier), in respect of demat holdings with the respective Depository Participant (DP) by following the procedure prescribed by the

The Board of Directors ('Board') of your Company has at its meeting held on May 24, 2022 recommended final dividend of Rs. 1/- per equity share (of face value of Rs. 10/- each) fo the financial year ended March 31, 2022. The Dividend, if declared at the AGM, payment o such dividend subject to deduction of tax at source will be made within statutory timeline o 30 days to those members whose names appear as beneficial owners at the end of business hours on Wednesday, September 07, 2022, as per lists furnished by CDSL and NSDL in respect of shares held in electronic form; and on the Register of Members of the Company as on Wednesday, September 07, 2022, after giving effect to valid transfers in respect o transfer requests lodged with RTA of the Company, on or before the close of business hours on Wednesday, September 07, 2022, in respect of shares held in physical form Members are requested to kindly refer information w.r.t. Tax on Dividend provided as Annexure II to the Notice.

In case of any **grievance regarding e-voting**, the members may refer Frequently Asked Questions (FAQs) and Instavote e-voting Manual available at https://instavote.linkintime.co.in under help section or may write to enotices@linkintime.co.in Link Intime India Pvt. Ltd. C101 247 Park, LBS Marg, Vikhroli (W) Mumbai-400 083. Tel.: 022 49186270 Fax: 022-49186060 Members who require any technical assistance before / during the Meeting to access and participate in the AGM, may write an email to instameet@linkintime.co.in

For The Dharamsi Morarji Chemical Company Limited

रतलाम, दिनांक 01.08.2022

Date: 13.10.2021

Place: Mumbai Omkar Mhamunka Date : August 22, 2022 (Company Secretary)

PUBLIC NOTICE नगर पालिक निगम, रतलाम (म.प्र.) 457001

Notice is here by given That Mr Dhanesh Mansukhlal Ajmera And Others are the the owners and possession holders of 1 and Bearing 1) Survey No. - 132 , Hissa No - 1 area adm. 10 Guntha out of the Total Land 2) Survey No. - 133, Hissa No. - 1, area adm. 10 Guntha out of the Total Land 3) Survey No. 134. Hissa No - 1E, area adm. 10 Guntha ou f the Total Land of Village - Rajawali , Taluka Vasai . District - Palghar . and the Owners are intend to give the said Land for the Development purpose.

Hence any party/Person/s having any Objection/Claim/Right should come with undersign proof in writing to the following address within the 14 days of Publication of this notice in news paper

Adv. Tushar R Patil Add - B/16, Ish Kripa Building, Mulgao Taluka - vasai , District - Palghar 401201

ई-निविदा आमंत्रण नगर पालिक निगम रतलाम द्वारा निम्नलिखित कार्यो हेतु ऑनलाईन निविदा आमंत्रण की जाती है जिसकी विस्तृत जानकारी ऑनलाईन वेबसाइड https://mptenders.gov.ir ार देखी जा सकती है : क्र. ऑनलाईन निविदा धरोहर निविदा क्र राशि सीमा लागत प्रपत्र मृत्य मुख्यमंत्री शहरी अधोसंरचना विकास योजना (तृतीय चरण अंतर्गत) अमृत सागर बगीचे के गेट 335000 01 214321 33496404 15000 12 माह से गवली गवली समाज मंदिर तक फोरलेन तथा गवली समाज मंदिर से बाजना बस स्टैण्ड तक टू लेन निर्माण कार्य।(एस्टीमेट अनुसार) ं उपरोक्त निविदाओं के निविदा प्रपत्र ऑनलाईन भुगतान कर, क्रय किये जा सकते हैं। निविदा क्रय तथा प्रस्तुत करने की समय सारणी निम्नानुसार है 02-08-2022 16:00 Pri Bid Meeting Date : Document Download/Sale Start Date: 02-08-2022 16:30 Bid Submission End Date : 31-08-2022 15:30 01-09-2022 15:30 Bid Submission Start Date : 02-08-2022 17:00 | Bid Opening Date : कार्यपालन यंत्री नगर पालिक निगम, रतलाम

IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II (Ministry of Finance) 3rd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Colaba, Mumbai - 400005.

ORIGINAL APPLICATION NO. 343 OF 2018

EXHIBIT: 20

BANK OF INDIA APPLICANT M/S. HOTKAR ENTERPRISES & ORS.

Whereas the above name applicant has filed the above referred application before this tribunal for recovery together with current and further interest, cost and other relief mentioned therein. Whereas the service of summons could not be effected in ordinary manner and

- whereas the Application for substitute service has been allowed by this Hon'ble You are directed to appear before this Tribunal in person or through an Advocate and filed written statement/say on 11/08/2022 at 11.00 a.m. and show cause as to why
- reliefs prayed should not be granted. Take notice in case of default the application shall be heard and decided in you
- absence. Given/Issued under my hand and the seal of this Tribunal on this 12/05/2022

Registra Seal of the Tribunal DRT-II, Mumba

M/S. HOTKAR ENTERPRISES

V/S

Shop No. UG-352, Dreams The Mall, Dreams Building, L. B. S. Marg, Bhandup (West), Mumbai - 400 078 And Shop No. UG-181, Dreams The Mall Dreams Building, L. B. S. Marg, Bhandup (West), Mumbai - 400 078.

MR. YUVRAJ DHARMANNA HOTKAR Proprietor of M/s. Hotkar Enterprises

Address at: L-15-1/4, Indira Nagar, Chawl No. 8, Sunder Baug, Behind Kamani, Kurla (West), Mumbai - 400070

MRS. ANITA YUVRAJ HOTKAR Guarantor of M/s. Hotkar Enterprises

Address at: L-15-1/4, Indira Nagar, Chawl No. 8, Sunder Baug, Behind Kamani, Kurla (West), Mumbai - 400 070

SHRI. AKSHAY YUVRAJ HOTKAR

Guarantor of M/s. Hotkar Enterprises Address at: L-15-1/4, Indira Nagar, Chawl No. 8, Sunder Baug, . DEFENDANTS Behind Kamani, Kurla (West), Mumbai - 400 070

GODAWARI POWER AND ISPAT LIMITED HIRA

Regd. Office & Works: 428/2,Phase-I, Industrial Area, Siltara,Raipur (C.G.)

CIN No.: L27106CT1999PLC013756, Tel: 0771-4082000 Fax: 0771-4057601 Website: www.godawaripowerispat.com E mail: yarra.rao@hiragroup.com **NOTICE OF 23rd ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING**

Notice is hereby given that; 1. The 23rd Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 16th day of September, 2022 at 11:30 A.M. (IST) through Video conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) facility provided by National Securities Depository Limited (NSDL) to transactions. the Ordinary and Special Business(es) as set out in the notice of AGM dated 30th July, 2022.

2. The Notice of AGM and Annual Report - FY 2021-22 is available on the

Company's website at www.godawaripowerispat.com website of the stock exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and National Securities Depository Ltd (www.evoting.nsdl.com).

3. Members holding shares either in physical form or in dematerialized 3. Members notating snares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date of 09th September, 2022 are entitled to cast their vote electronically on the Ordinary and Special Business(es) as set out in the Notice of AGM dated 30th July, 2022 through remote e-voting facility provided by NSDL. The Members are informed that (A) the Annual Report and Notice of AGM has been circulated through e-mail on Monday, 22nd August, 2022; (B) Remote e-voting shall commence or Tuesday, 13th September, 2022 at 09:00 AM (IST) and shall end or Thursday, 15th September, 2022 at 05:00 PM (IST) and thereafter remote e-voting facility shall be disabled by NSDL and (C) The Company will provide voting and VC/OAVM facility during AGM through NSDL eviding everytage. 4. Any person, who acquires shares of the Company after dispatch of the

notice (out off date for dispatch 29th July, 2022) and holding shares as of the cut-off date (i.e.09th September, 2022), may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or rnt.helpdesk@linkintime.co.in or yarra.rao@hiragroup.com with DF ID & Client ID or Folio No. 5. A person whose name is recorded in the register of members or in the

register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the general meeting.

6. The members who cast their vote by remote e-voting may attend the

meeting but shall not be entitled to cast their vote again at the AGM.

7. Members may refer to the AGM Notice dated 30th July, 2022 8
"Frequently Asked Questions (FAQ)" available in the e-voting website of NSDL i.e. evoting@nsdl.co.in for detailed instructions on remote e-voting during the AGM and participation through VC/QAM. voting and e-voting during the AGM and participation through VC/OAVM for the AGM.

for the AGM.

8. Shareholders holding securities in Demat mode for any technical issues related to login etc through depositories (A) Members having demat account with NSDL can contact NSDL helpdesk by sending request at evoting@nsdl.co.in or call at toll free no. 1800-1020-990 and 1800-22-4430 (B) Members having demat account with CDSL can contact CDSL helpdesk by sending request at evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542-43. For Godawari Power & Ispat Limite

Place: Raipur Date: 22.08.2022

Y.C. Rao, Company Secretary

Sd/-



Pali Road Branch, 324, Pinnacle Apartment Dr. Ambedkar Road, Bandra West, Mumbai 400050 Telephone:91-022-26462567, E-mail: mcpali@bankofbaroda.co.in

NOTICE TO BORROWER / GUARANTOR (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

M/s. Snob Diner Lounge Bar Partners: 1) Mr. Shabbir Hussa Abdul Rehman Shaikh 2) Mr. Pratik Pal Singl 4th Floor, Plot No. 85, Gitaneel Arcade, Hill Road, Bandra (W), Mumbai - 400050 Mr. Shabbir Hussain Abdul Rehman Shaikh

Flat No. 401, 4th Floor, C Wing, Highland Court, Opp. Bandra Reclamation & Fish Market, Bazar Road, Bandra (W), Mumbai - 400050. Mr. Pratik Pal Singh

Flat No. 303, 3rd Floor, Hicones Heights, Plot No. 108, TPS-3, 24th Road, Opp. St Theresa Church, Bandra (W), Mumbai-400050.

Re: Credit facilities with our Pali Road Branch
We refer to letter no. AMB/AGM/20650/180/2018-19 dated 11-07-2018 conveying

sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction, you have availed and started utilizing the credit facilities after providing securit or the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facilit accounts and the security interests created for such liability are as under

Nature and Type of facility	Limit (Rs. In Lacs)	Rate of interest	0/s as on 12-10-2021 (inclusive of interest up to 30-06-2021)
Overdraft	47.00	10.40%	Rs. 44,56,235.29 (Rupees Forty Four Lac Fifty Six Thousand Two Hundred Thirty Five and Paise Twenty Nine Only) + Interest Accrued
Funded Interest Term Loan (FITL)	3.74	7.65%	Rs. 3,39,013.00 (Rupees Three Lac Thirty Nine Thousand Thirteen Only) + Interest Accrued
Total	50.74	-	Rs. 47,95,248.29 (Rupees Forty Seven Lac Ninety Five Thousand Two Hundred Forty Eight and Paise Twenty Nine Only) + Interest Accrued
Security agreement brief description of securities (please mention the details			

of security agreements and details of mortgaged property including total area and boundaries) Mortgage of Immovable Property at Unit No. G-33, on Ground Floor, admeasuring 68 Mortgage of Immovable Property at Unit No. G-35, on Ground Floor, admeasuring 68 sq. ft. carped area, in the building known as Link Square', the Link Square Premises Coop Society Ltd, situated at Road No. 33, Khar (W), Mumbai - 400050, on land bearing Final Plot No. 490 & 491 and CTS No. F/368 & 369 of Bandra Town Planning Scheme No. III, Village F-Ward (Bandra), Taluka Bandra, Mumbai Suburban District, in the Registration District and Sub-District of Mumbai. Bounded as under South: Open Plot, East: May Queen Building, West: Crystal Shoppers Paradise, North: 33rd Road

In the letter of acknowledgment of debt dated 31-10-2020 you have acknowledged you liability to the Bank to the tune of Rs. 47,73,852.88 (Rupees Forty Seven Lac Sevent Three Thousand Eight Hundred Fifty Two and Paise Eighty Eight Only) as on 31-10 2020 (date). The outstandings stated above include further drawings and interest upt 30-06-2021 (date). Other charges debited to the account are Rs. 14,9 Fourteen Thousand Nine Hundred Twelve and Paise Twenty Eight Only).

As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/outstandings for the quarter ended 30-09-2021. You have also defaulted in payment of instalments of term loan/demand loans which have fallen due for payment on 30-06-2021 and thereafter. Consequent upon the defaults committed by you, your loan account has beer classified as non-performing asset on 30-09-2021 (mention date of classification as NPA) in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In

spite of our repeated requests and demands you have not repaid the overduce on sincluding interest thereon. loans including interest thereon. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs. 47,95,248.29 (Rupees Forty Seven Lac Ninety Five Thousand Two Hundred Forty Eight and Paise Twenty Nine Only) Plus Interest Accrued as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the

said Act, which please note Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para above for each credit facility until payment in full. We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms o

which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that noncompliance with the above provision contained in section 13 (13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

Act, is an offence punishable under section 29 of the Act. i. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered to you, at any time before the date of publication of notice for public auction/ inviting quotations/ tender/ private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be onstrued as waiver of any other rights or remedies which we may have, including vithout limitation, the right to make further demands in respect of sums owing to us.

Yours faithfully, Mr. Dinesh Pratap Chief Manager Bank of Baroda Pali Road, Bandra (W) Mumba

DEBTS RECOVERY TRIBUNAL-I MUMBAI (Government of India. Ministry of finance)

2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market Colaba, Mumbai- 400005

(5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai-400 00 I)

O.A. No. 240 of 2019 Exh. No. 21

Core Education & Technologies Ltd. & Ors. ... Defendants **DEFENDANT CORE EDUCATION & TECHNOLOGIES LTD.**

Central Bank of India

Block 1o. 1-8, Building No.4, Sector -3, Millennium Business Park, Mahape, Navi Mumbai 400710 And also at

> Lotus Neelkamal Business Park, 10th Floor, Near Fun Republic, Off. Andheri Link Road, Andheri (West), Mumbai 400096

SUMMONS

- 1. 'WHEREAS the above named applicant has filed the above referred Application in this Tribunal
- 2. WHEREAS the service of summons/Notice could not be effected in the ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal.
- 3. You are directed to appear before this Tribunal in person or through an advocate and file Written Statement/ Say on 22nd September, 2022 at 12.00 noon and show cause as to why reliefs prayed for should not
- be granted. 4. Take notice that in case of default, the Application shall be heard and

decided in your absence. Given under my hand and the

seal of this Tribunal on this

2nd day of August, 2022



Debts Recovery Tribunal-1, Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri Babulal Keshavlal Rawal (the Owner) is member of Niraj Industrial Premises Co-operative Society Limited (the said **Society)** holding (i) 5 (five) fully paid up shares of Rs. 50/- (Rupees Fifty only) each, bearing Distinctive Nos. 46 to 50 (both inclusive) in the share capital of the said Society and held under Share Certificate No. 008 dated 19th July, 1997 **(the said First Shares)** and incidental to holding of the said First Shares has the right to use and occupy Industrial Unit No. 009 admeasuring 1,006 sq. ft. (carpet area) (the said First Unit) on the ground floor of the building known as "Niraj Industrial Estate" (the said Building) and (ii) 10 (ten) fully paid up shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each, bearing Distinctive Nos. 271 to 280 (both inclusive) in the share capital of the said Society and held under Share Certificate No. 41 dated 19th July, 1997 (the said Second Shares) and incidental to holding of the said Second Shares, has the right to use and occupy Industrial Unit No. 119 admeasuring 630 sq. ft. (carpet area) or thereabouts (the said Second Unit) on the 1st floor of the said Building situated at Plot No. 16/B, Mahal Industrial Estate, Off. Mahakali Caves Road Andheri (Fast) Mumbai – 400 093

The Owner does not have in his possession/has lost and/or misplaced original (i) Sale Deed dated 22nd March,1988 executed between M/s. Niraj & Associates and M/s. Asian Estate Agency in respect of the said First Unit (ii) Agreement dated 28th February, 1989 executed between M/s. Niraj & Associates and Satish M. Bhat in respect of the said Second Unit and (iii) Sale Deed dated 3rd September, 1992 executed between Mr. Satish M. Bhat and M/s. Asuda Holdings Pvt. Ltd. in respect of the said Second Unit, which despite due diligence has not been found. NOTICE is therefore hereby given to the public at large that any person/s

Bank/s and/ or Financial Institutions having any claim/s against or in respect of the said First Unit and the said Second Unit or in relation in to the aforesaid Title Deeds by way of sale, mortgage, exchange, charge, lease, license, lien, inheritance, gift, trust, maintenance, tenancy, family arrangement, bequest possession, by or under any decree, order or award passed by any Court of _aw, Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitration or pre-emption loans, advances or otherwise, are hereby required to make the same known to the undersigned at the address mentioned below within 14 days from the date of this notice, along with all copies supporting documents by which such right is claimed, failing which such claim/s, if any, will be deemed to have been waived and/or abandoned and no such claim will be deemed to exist thereafter Dated this 23rd day of August, 2022.

M/s. K. Ashar & Co. Advocates & Solicitors Medows House, 4th & 5th Floors,39 Nagindas Master Road, Fort, Mumbai 400 023.mumbai@kasharindia.com

Marine Electricals **MARINE ELECTRICALS (INDIA) LIMITED**

CIN: L31907MH2007PLC176443 Registered Office: B/1, Udyog Sadan No.3, MIDC, Andheri (E), Mumbai - 400093, Maharashtra

Tel.: +91 22 4033 4300; Fax: +91 22 2836 4045 www.marineelectricals.com; Email Id: cs@marineelectricals.com <u>Public notice for attention of shareholders of the company in</u> RESPECT OF INFORMATION REGARDING 15th ANNUAL GENERAL MEETING

lotice is hereby given that the 15th Annual General Meeting ("AGM") of Marine Electr India) Limited (the "Company") is to be held on Monday, 19th September, 2022 at 11:3 A.M. (I.S.T) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with Genera Circular Numbers 20/2020, 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 2/2022 dated May 5 2022 issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of ndia vide Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 202 (hereinafter collectively referred to as "Circulars"), AGM of the Company is permitted to be held through VC or OAVM without physical presence of the Members at a common venue

o transact the business as set forth in the Notice of the AGM The Annual Report of the Company for the financial year 2021-22 along with the Notice convening the 15th Annual General Meeting will also be available on the website of the Company at https://www.marineelectricals.com/annual-report.html and on the website o National Stock Exchange of India Ltd. i.e. <u>www.nseindia.com</u>, respectively as well as or the website of the E-voting platform provider viz. https://evoting.nsdl.com. Manner for registering email addresses:

The Annual Report of the Company for the year ended 31st March, 2022 including th financial statements for the said vear ("Annual Report"), along with Notice of the AGM shal be sent only by email, in accordance with the circulars, to all those members, whose emai address are registered with the Company or with the Company's Registrar and Transfe Agent viz. Bigshare Services Private Limited. ("RTA") or with their respective Depositor Participants (DPs) as on cut off date for sending Annual Report i.e. August 19, 2022. As pel the SEBI Circulars, no physical copies of the Notice of AGM and Integrated Annual Repor will be sent to any Member, Members who hold the shares of the Company in physical form or who have not registered their email addresses with the Company can get the same registered with the Company by sending an email to <code>investor@bigshareonline.com</code> o cs@marineelectricals.com

Pursuant to section 108 of the Act and read with Rule 20 of the Companies (Managemer and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using electroni voting system provided by National Securities Depository Limited (NSDL. Members who are holding shares in physical form or who have not registered their ema addresses with the Company can cast their vote through remote e-voting or through the e-

Manner of casting vote through e-voting:

neeting as per following procedure: a) In case shares are held in physical mode please provide Folio No., Name o shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-atteste scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) b

voting platform provided by National Securities Depository Limited (NSDL) during the

email to cs@marineelectricals.com. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Accoun statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to your respective depository participants or by sending email to investor@bigshareonline.com.

obtaining User ID and Password by providing the details mentioned in point (1) or (2) as the case may be. In terms of SEBI circular dated December 9, 2020 on e-Voting facility provided by Listed Companies, Individual shareholders holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and

Alternatively members may send an email request to e-voting@nsdl.co.in for

Depository Participants. Shareholders are required to update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access e-Voting facility. Book Closure: In terms of Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, we write to inform you that the Register of Members of Marine

Monday, 19th September, 2022 (both days inclusive) for the purpose of 15th Annual General Meeting (AGM) of the Company The Cut-off date for determining the eligibility to vote by electronic means for the purpo of Annual General Meeting shall be Monday, 12th September, 2022. The E-voting period shall begin on Thursday, 15th September, 2022 at 9:00 A.M. and ends on Sunday, 18

Electricals (India) Limited will remain closed from Tuesday, 13th September, 2022 to

The facility for e-voting shall be made available during AGM and those members who have not casted their vote on the resolutions through remote e-voting shall be eligible to vote through -voting systems at the AGM. The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again For the process and manner of e-voting (both remote e-voting and voting at the time of AGM) and also for attending the 15th AGM through VC or OAVM, Members may go through the instructions mentioned in the AGM Notice or visit NSDL's website https://evoting.nsdl.cor and in case of queries email to <u>evoting@nsdl.co.in.</u>

Date: 23rd August, 2022

Place: Mumbai

For Marine Electricals (India) Limite Vinay Uchil

Chairman and Executive Director DIN:01276871



ॲक्सिस बँक लिमिटेड

(सीआयएनः एल६५११०जीजे१९९३पीएलसी०२०७६९) स्ट्रक्चर्ड ॲसेट्स ग्रुप: ७ वा मजला, ''ॲक्सिस हाऊस'', सी - २, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई - ४०००२५ द्रः ०२२ २४२५५७१७/ www.axisbank.com

ॲक्सिस/एसएजी/पीआरके/२०२२-२३/१०३२ १२ ऑगस्ट, २०२२ ?) एजाईल सिक्युरीटी फोर्स अँड सिस्टिम्स प्रायव्हेट २) कर्नल सतराम सिंह मैनी ्र (संचालक, गहाणदार आणि लिमिटेड (कर्जदार आणि तारणकार) ज्यांचा नोंदणीकृत पत्ता दुकान क्र ०६, इमारत क्र. २५, म्हाडा, ओशिवरा लिंकवेज सीएचएस, अंधेरी (पश्चिम), निवासी ४०४, ए विंग, समर्थ आंगण -मुंबई - ४०००५३ आणि येथेदेखील ३४१/३४२, लक्ष्मी Ⅲ, के. एल. वालावलकर रोडलगत प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, लिंक रोड, अंधेरी ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई -

(पश्चिम), मुंबई - ४०००५३ ३) श्री. हरनगड सिंह मैनी (संचालक, गहाणदार आणि ४) श्रीम. पुनीत कौर मैनी हमीदार) निवासी ३०१, इमारत क्र. ४, सनशाईन सीएचएस, म्हाडा

(गहाणदार आणि हमीदार) निवासी ३०१, इमारत क्र. ४, सनशाईन सीएचएस, म्हाडा ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५३

ईमेलः hs.maini@agilesecurity.force.in, mdi@agilesecurity.force.in, ecuritywithhagile@yahoo.com, ch.maini@agilesecurityforce.in महोदय/महोदया,

ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५३

संदर्भः i) तुमच्यासह करण्यात आलेल्या विविध चर्चा आणि संवाद ii) आमचे दिनांक ०३ मे, २०२२ रोजीचे पत्र असा संदर्भ क्र. ॲक्सिस/सीबीजी/एनपीए/०१/२०२२–२३ . ज्याद्वारे आम्हाला स्ट्रक्चर्ड ॲसेट्स ग्रुपच्या एनपीए आणि खाते हस्तांतरा

iii) आमचा दिनांक २६ जुलै, २०२२ रोजीची रिकॉल सूचना असा संदर्भ क्र. ॲक्सिस/एसएजी/पीआरके/२०२२-२३/९९९

आम्ही, अक्सिस बैंक लिमिटेड, (वानंतर ''बैंक'' उहेखावे), कंपनी प्रस्थापित, कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये आणि बैंकिंग रेम्युलेशन अँक्ट अन्वये व्यवसाय सांभाळणार आणि त्यांचे नोंदणीकृत कार्यालय त्रिशृल, ३ रा मजला, समर्थेश्वर मंदिर, न्यू लॉ गार्डन, एलिसब्रिज अहमदाबाद - ३८०००६ येथे आणि स्ट्रक्चर्ड अंसेर्सस ग्रुप, कॉपॉर कार्यालय, ७ वा मजला, ''ऑक्सिस हाऊस'', सी - २, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई -४०००२५ येथे आणि ज्यांची कॉपीरेट बैंकिंग शाखा १२ ए मित्तल टॉबर, १ ला मजला, निरमन पॉईट, मुंबई – ४०००२१ येथे यांनी खालीलप्रमाणे सूचना निर्गमित केली आहेः

तुम्ही क्र. १ मुख्य कर्जदार "ए**जाईल सिक्युरीटी फोर्स अँड सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड**" यांच्या नावे आणि ु पद्धतीने सरक्षा सेवेचा व्यवसाय सांभाळणारे/व्यक्तींचे पुरवठादार (यानंतर ङ्गकर्जदार कंपनीङ्ग उल्लेखावे). डिसेंबर, २०१४ च्या महिन्यात, कर्जदार कंपनी ही नियमित कार्यरत भांडवल आवश्यकतेकरिता आणि मर्यादा वाढविण्य आयडीबीआय बँक यांच्याकडून रू.०.२५ करोडच्या बँक हमी मर्यादा **(''बीजी'')** आणि रू. ३.५० करोडच्या त्यांच्य अस्तित्वातील रोख रक्कम मर्यादा (**''सीसी'**) प्रेण्याकारेता आमच्या बैंकेकडे आली. सदर गृहीत घरत्यानंतर आमच्या बैंकेने रू. ४.७५ कोटीची सीसी सुविधा आणि ०.२५ कोटीची बीजी सुविधा अर्थात एकूण क्रेडिट सुविधा मिळून रू. ५,०० कोटी दिनांक १७ डिसेंबर, २०१४ रोजींचा असा संदर्भ क्र. अक्सिस, एसएमई/मुंबई-॥/६६४/२०१४-१५ रोजीच्या आमच्या संमत पत्राद्वारे संमत केली. डिसेंबर २०१४ च्या शेवटी, कर्जदार कंपनीने बीजीमधून सीसी मयदित बदलासाठी संमतीकरिता बँकेकडे विचारणा केली. सदर गृहीत धरून, आमञ्चा बँकेने दिनांक ५ जानेवारी, २०१४ रोजीचा असा संदर्भ क्र. ॲक्सिस/एसएमई/मुंबई-॥/८३२/२०१४-१५ रोजीच्या आमच्या संमत पत्राद्वारे सप्टेंबर, राजाया जता तर्ना क जानकार (स्वाराज्य) जुबदा । २४७, १०४६ वर्ग राजाच्या जानच्या तत्ता वर्गा क्रात्या कर्णाया कर् २०६५ पर्यतेनच्या कालावधीकरिता र. ०.२० कोटीव बीजीमधूर्ग सीसी मर्यादेत बदलासाठी संमति दिली. जून, २०५५ च्या महित्यात, कर्जदार कंपनीने त्यांच्या क्रेडिट मर्यादेच्या वाडीसाठी आमच्या बँकेकडे विचारणा केली. गृहीत च्या भारत्यात, क्रवदार क्रमान (याण्या क्राइट नगयन्य पाठाताव्य क्रामच्या क्रमान व्याप्य क्राइट वियास क्रिया, शूरत ध्रास्त्यानंत, आच्या बैंकेने दिनांक १७ जून, २०१५ रोजीचा असा संदर्भ क्र. ऑक्सिस/एसएस/ई/मुंबई-॥/१२९/२०१५-१६ रोजीच्या आमच्या संमत् पन्नाद्वारे रू. ५,४० कोटीच्या मुद्दत ठेवीच्या (''टीएल'') समती आणि अस्तित्वातील पातळीच्या सीसी आणि बीजी बेंक हमीच्या मर्यादेच्या नृतनीकरणासाठी अर्थात रू. ५.०० कोटीवस्त्र रू. १०.४० कोटीपर्यंत मर्यादा वाढवण्यासाठी संमती दिली. त्याच जून, २०१५ च्या महिन्यात, कर्जदार कंपनीने दिनांक रू., २०.५ आर. निया निया निया वाढन्यनाता तिमा। तिरा, त्याच यून, २०१२ व्या नाल्यात, कायार क्याना त्याक १७ जून, २०१५ रोजीच्या संमती पत्राच्या अटी आणि शर्तीमध्ये काही सुधारणा करणाकरिता आमच्या चैकेकटे विवारणा केली, गृहीत धरल्यानंतर, आमच्या बँकेने दिनांक २५ जून, २०१५ रोजीचा असा संदर्भ क्र. ऑक्सस्,/एसएम्हं/मुंबई-II/१७१/२०१५-१६ रोजीच्या आमच्या संमत पत्राद्वारे दिनांक १७ जून, २०१५ रोजीच्या संमती पत्राच्या अटी आणि शर्तींमध्ये काही सुधारणा करण्याकरिता संमती दिली.

अगस्ट, २०१५ च्या महिन्यात, कर्जदार कंपनीने दिनांक २५ जून, २०१५ रोजीच्या आमच्या संमती पत्राच्या दिनांक १७ जून, २०१५ रोजीच्या संमती पत्राच्या अटी आणि शर्तीमध्ये काही सुधारणा करण्याकारता विचारणा केली. गृहीत ्रात्यानंतर, आमच्या बैंकेने दिनांक ०५ ऑगस्ट, २०१५ रोजीचा असा संदर्भ क्र. ॲक्सिस्(एसएस्)र्रीचुर्चे ॥/२९९/२०१५-१६ रोजीच्या आमच्या संमत पत्राद्वारे दिनांक २५ जून, २०१५ रोजीच्या संमती पत्राच्या अटी आणि ाग र र 7, र ९२ ९२ - १४ लाज्य जान जन तमा चन्नाहर दिनाक २२ जून, २०२२ र प्राज्य कर सत्या उन्न या जाना जाना इतिमध्ये काही सुधारणा करणवाकरिता संमती दिल्ती. केब्रुवारी, २०१६ च्या महित्यात, कर्जदार कंपनीने त्यांच्या मर्थादेचे नूतनीकरणासाठी आमच्या बैंकेकडे विचारणा केली. गृहीत धरल्यानंतर, आमच्या बैंकेने दिनांक २३ फेब्रुवारी, २०१६ रोजीचा असा संदर्भ क्र. ॲक्सिस /एसएमई/मुंबई-II/९३८/२०१६-१७ रोजीच्या आमच्या संसन प्रदाहित रू. ८९९ कोटीच्या त्यांच्या मयदिचे नृतनीकरणासाठी आमच्या बैंकेने संमती दिली. ऑगस्ट, २०१५ च्या महिन्यात, कर्जदार कंपनीने रू. ०.२० कोटीच्या बीजीमधून सीसी मर्यादेत बदलासाठी आणि त्यांच्या क्रेडिट मर्यादेच्या नूतनीकरणाच्य संमतीकरिता बँकेकडे विचारणा केली. सदर गहीत धरून, आमच्या बँकेने दिनांक २४ ऑगस्ट. २०१६ रोजीचा असा संदर्भ क्र. ॲक्सिस/एसएमई/मुंबई-॥/४४६ए/२०१६-१७ रोजीच्या आमच्या संमत पत्राद्वारे रू. ०.२० कोटीच्या बीजीमधून सीसी मर्यादेत बदलासाठी आणि रू. ८.६० कोटीच्या त्यांच्या मर्यादा नूतनीकरणासाठी संमती दिली. सप्टेंबर, २०१७ च्या महिन्यात, कर्जदार कंपनीने त्यांच्या मर्यादेचे नूतनीकरणासाठी आमच्या बँकेकडे विचारणा केली. सदर गृहीत धरून, आमच्या बँकेने दिनांक १६ सप्टेंबर, २०१७ रोजीचा असा संदर्भ क्र. ॲक्सिस/एसएमई/मुंबई-॥/५१/२०१७-१८ रोजीच्या आमच्या संमत् पत्राद्वारे रू. ७.४३ कोटीच्या त्यांच्या मर्यादा नृत्वीकरणासाठी संमति दिली. नोव्हेंबर, २०१८ च्या महिन्यात, कर्जदार कंपनीने त्यांच्या मयदिचे नृतनीकरणासाठी आमच्या बैंकेकडे विचारणा केली. सदर गुर्हीत धरून, आम्च्या बँकेने दिनांक २९ नोव्हेंबर, २०१८ रोजीचा असा संदर्भ क्र. ऑक्सस/एसएमई-अंधेरी/८९३/२०१८–१९ रोजीच्या आमच्या संमत पत्राद्वारे रू.६.३५ कोटीच्या त्यांच्या मर्यादा नृतनीकरणासाठी संमती दिली. जानेवारी, २०२० च्या महिन्यात, कर्जदार कंपनीने त्यांच्या मयदिने नूतनीकरणासाठी आमच्या बैंकेकडे विवाराण केली. सदर गृहीत धरून, आमच्या बैंकेने दिनांक २७ जानेवारी, २०२० रोजीचा असा संदर्भ क्र. ॲक्सिस/एसएमईं– समता (दला. आगस्ट, २०२० च्या माहन्यात, कजदार कपनान रू. १,०३ काटाच्या इमजन्सा क्रांडट लाइन गरंटा स्कम (''**इंसीएलजीएस'**') अन्यये अतिरिक्त क्रेडिट सुविधा संमतीकरिता आमच्या बँकेकडे विचारणा केली. सदर गृहीत धरून, आमच्या बँकेने दिनांक १४ ऑगस्टर, २०२० रोजीचा असा संदर्भ क्र. अतिस्सि/एसएमई-अंधेरी/एमईजी/२०२०-२१ रोजीच्या आमच्या संमत पत्राद्वारे रू. १,०३ कोटीच्या ईसीएलजीएस अन्यये वर्किंग कॅपिटल टर्म लोन (''डब्क्<mark>य्ससीटीएल</mark>') साठी संमती दिली. जानेवारी, २०२१ च्या महिन्यात, कर्जदार कंपनीने त्यांच्या मयदिचे नुतनीकरणासाठी आमच्या बैंकेकडे विचारणा केली. सदर गृहीत धरून, आमच्या बेंकेने दिनांक २७ जानेवारी, २०२१ रोजीचा असा संदर्भ क्र. ऑक्सिस/एसएमई/एमईजी/२०२०-२१ रोजीच्या आमच्या संमत पत्राद्वारे रू. ६.०३ कोटीच्या त्यांच्या मर्यादा नूतनीकरणासाठी संमती दिली.

येथील **परिशिष्ट बी** मध्ये दिलेल्या तपशिलवार कर्जदार कंपनीच्या चल मत्ता/मिळकतींवरील सर्व अंतर्गत प्रभारासह विविध तारण निर्माण करण्यात आले आहे आणि तम्ही विविध प्रपत्र निष्पादित करून आणि प्रवेश करून सदर संमतीच्या सर्व अटी आणि शर्ती स्वीकारल्या आहेत आणि तुम्ही क्र. २ ते ४ यांनी अटी आणि शर्तीप्रमाणे मूळ रक्कम भरण्यासह आनुषंगिक दराने व्याजाचा भरणा करण्यासाठीही मंजूर झाले असून बँकेकडे याखाली परिशिष्ट सी मध्ये तपशिलवार तुमच्या स्थावर मिळकर्तीचा प्रभार निर्माण करण्यात आला आहे

i) तम्ही क्र. १ कर्जदार कंपनीने व्याज आणि पढील प्रभारासह कर्जदार कंपनीद्वारे प्राप्त वरील नमद क्रेडिट सविधांच , पुनर्भरणा थकीत असून आमच्या बँकेच्या नावे रू. १.०३ कोटी करिता दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजीचा मुदत कर्ज नि तारण करार आणि रू. ५.४० कोटी कारता दिनांक २५ जून, २०१५ रोजीचा पुरवणीयोग्य तारण विलेख, रू. ५.०० कोटींचा दिनांक २२ डिसेंबर, २०१४ रोजीचा एकत्रित तारण विलेख (विद्यमान मत्ता, चल, यंत्र आणि

परिशिष्ट बी मध्ये अधिक विशेषतः वर्णिलेल्या तमच्या चल मत्ता/मिळकर्तीवर प्रभार निर्माण केले आहे. ii) तुम्ही क्र. २ ते ४ यांनी संयुक्तपणे व्याज आणि पुढील प्रभारासह कर्जदार कंपनीद्वारे प्राप्त वरील नमूद क्रेडिट सुविधांचा पुनर्भरणा थकीत असून आमच्या बँकेच्या नावे रू. ११.४३ कोटी करिता दिनांक ०३ फेब्रुवारी, २०२१ रोजीचा मेमोरेंडम ऑफ एंट्री–एक्स्टेंशन ऑफ इक्षिटेबल मॉर्गेज आणि रू. १०.४० कोटी करिता दिनांक २३ जून, २०१५ रोजीचा मेमोरेंडम ऑफ एंट्री-एक्स्टेंशन ऑफ इक्किटेबल मॉगेंजद्वारे विस्तारित आणि रू. ५.०० कोटींचा दिनांक २९ डिसेंबर, २०१४ रोजीचा नामाधिकार विलेख ठेवीद्वारे मेमोरेंडम ऑफ एंट्री-एक्स्टेंशन ऑफ इक्किटेबल मॉर्गेजद्वारे येथील परिशिष्ट सी मध्ये अधिक विशेषतः वर्णिलेल्या तुमच्या चल मत्ता/मिळकर्तीवर प्रभार निर्माण केले

iii) तुम्ही क्र. २ ते ४ यांनी संयुक्तपणे आणि अनुक्रमे व्याज आणि पुढील प्रभारासह कर्जदार कंपनीद्वारे प्राप्त डब्ल्यूसीटीएल वगळून वरील नमूद क्रेडिट सुविधा (सीसी आणि बीजी)च्या पुनर्भरणा हमीद्वारे बँकेच्या नावे रू ५.४० कोटी करिता दिनांक २३ जून, २०१५ रोजीचा हमी विलेख आणि रू. ५.०० कोटींचा दिनांक २२ डिसेंबर, २०१४ रोजीचा हमी विलेख निष्पादित केला आहे.

वरील नमृद् तारण हे सरफैसी ॲक्टच्या कलम २(१)(झेडसी) च्या पद्धतीत ङ्गतारण मत्ताङ्ग आहे. वरील नमृद् तारण मत्ता संपूर्णतः वरील नमृद पतादार तुम्ही क्र. १ ते ४ द्वारे मालकीची असून सरफैसी ॲक्टच्या कलम २(१)(एफ)च्या मर्यादेत ङ्गकर्जदारङ्ख आहेत.

कर्जदार कंपनीने वरील नमुद्र क्रेडिट सुविधा प्राप्त केल्यानंतर, संमतीच्या अटी आणि शर्तीच्या मंजरीनसार सदर भरण करण्यास आणि पूर्तता करण्यास कसूरवार ठरले आहेत आणि मूळ मुद्दल आणि व्याजाच्या पुनर्भरण्यासाठी विविध पातळीवर कस्र्वार ठरले/अनियमित ठरले आहेत. सततच्या विनंतीनंतरही, कर्जदार कंपनीने बँकेला थकबाकी रकमेचा भरणा केलेला नाही आणि कर्जदार कंपनीद्वारे कोणतेही खाते नियमित करण्यासाठी बँकेला योग्य प्रस्ताव, स्वीकारण्यायोग्य पर्याय दिलेला नाही. थकवाकी भरणा करण्यास कसूरवार कर्जदार कंपनीद्वारे भरणा न करण्यास आल्याने, कर्जदार कंपनीचे खाते वेळोवेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे निर्गमित मार्गदर्शनानुसार बँकेच्या पुस्तिकेत दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी अवर्गीकृत (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. तथापि, आम्हाला सूचना देण्यास खेद वाटतो की, आताच्या तारखेपर्यंत कर्जदार कंपनीद्वारे दाखल करण्यात आलेल्या बँकेच्या थकबाकी पुनर्भरण्याकरिता बँकेकडे कोणतेही प्रस्ताव वा स्वीकारयोग्य पर्याय आलेले नाहीत.

दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी (यानंता तुमच्याद्वारे करण्यात आलेल्या सर्व थकीत क्रेडिट असल्यास) बँकेकडे वरील नमूद क्रेडिट सुविधांच्या पुनर्भरण्याकरिता कर्जदार कंपनीद्वारे प्राप्त वरील नमूद क्रेडिट सुविधेची थकबाकी स्थिती आणि कर्जदार कंपनी, हमीदार आणि गहाणदारांचे दायित्व हे संमतीच्या अटीप्रमाणे कर्जाच्या व्याजासह याखाली परिशिष्ट ए मध्ये देण्यात आले आहे.

एनपीए म्हणून तुमचे खाते वर्गीकृत आहे आणि वरील नमूद क्रेडिट सुविधेसंदर्भात तुमच्या दायित्वाच्या भरण्यासाठी तुम्ही कसूरवार ठरल्यासंदर्भात, आम्ही याद्वारे तुमच्याद्वारे निष्पादित सर्व विविध कागदपत्रांकडून आलेले बँकेचे . हक्कांच्या पूर्वग्रहाशिवाय आणि सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) च्या तरतदीन्वये निर्गमित सचनेद्वारे आणि सरफैर्स ॲक्टच्या केलम १३ च्या तरतुदीद्वारे आवाहन करत असून, याद्वारे आम्ही तुम्हाला क्र. १ ते ४ यांना संयुक्तपणे आणि वेगवेगळे सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत प्रयोज्य मासिक दराने आणि दंडात्मक व्याजासह आनुषंगिक दराने देयाच्या तारखेपर्यंत रक्कम रू. ६,३९,३२,४८१.०४ (सहा <mark>कोटी एकोणचाळीस लाख बत्तीस</mark> हजार चारशे एक्याएँशी आणि चार पैसे फक्त) दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी थकीत रक्षम आणि १ ऑगस्ट, २०२२ पर्यंतच्या पुढील व्याजासह भरणा करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे. वरीलनमूद पद्धतीने बँकेच्या थकबाकीचा भरणा करण्यास तुम्ही कसूरवार ठरल्यास, बँकेला तुम्ही क्र. १ अर्थात कर्जदार कंपनीच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनावर हक्क दाखवून वरील नमूद तारण मत्तेसंदर्भात सरफैसी ॲक्टच्या कलम १३ (४) आणि १५ अन्वये उपलब्ध सर्व वा कोणत्याही हक्कांचा वापर करता येऊ शकतो.

कृपया पुढे नोंद घ्यावी की, सरफैसी ॲक्टच्या तरतुदीन्वये, तुम्ही क्र. १ ते ४ यांना संयुक्तपणे आणि वेगवेगळे सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत वरील नमूद थकबाकीचा भरणा करण्यासाठी कसूरवार ठरले ्र आहात, सरफैसी ॲक्टच्या कलम १३ (४) नुसार, आम्ही खालील येथील परिशिष्ट बी आणि सी मध्ये अधिक विशेषतः वर्णिलेल्या आणि बँकेकडे प्रभारित तारण मत्ता/तारण मिळकती/गहाणतारणांचा कब्जा घेऊ आणि

त्यांच्या तरत्दीच्या आवाहनासाठी प्रतिबंधित करू. कृपया पुढे नोंद घ्यावी की, सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये, तुम्ही क्र. १ ते ४ हे बँकेच्या लेखी . मंमतीशिवाय सदर सचनेच्या परिशिष्ट बी आणि सी अन्वये दिलेल्या कोणत्याही तारण मत्ता/ मिळकर्तींचा

कोणत्याही विक्री स्वरूपात, भाडेपट्टा वा अन्य स्वरूपात हस्तांतरण करू शकत नाहीत. तारण मत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुदीनुसार, तुमचे लक्ष

सरफैसी ॲक्टच्या तरतुदीन्वये, तुम्ही क्र. १ ते ४ यांना पुढे हेदेखील सूचित करण्यात येते की, तारण मत्तेच्या परिसमापनातन प्रक्रिया बँकेची थकबाकी वसल करण्यास परेशी नसल्यास, योग्य कायदेशीर कार्यवाही करून उर्वरित थकबाकीची वसुली तुम्हा सर्वांविरूद्ध संयुक्तपणे आणि वेगवेगळी करण्याची हक्क प्रक्रिया बँक राखून ठेवत आहे. कृपया नोंद घ्यावी की, सरफैसी ॲक्टअन्वये विहित स्वरूपात तुमच्याकडून वसुलीयोग्य आनुषंगिक आणि सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये त्याच्या कार्यवाहीच्या प्रक्रियेत बँकेद्वारे अंतर्भृत सर्व खर्च, दर, प्रभार असतील. कृपया नोंद घ्यावी की, बैंक तुम्ही क्र. १ अर्थात कर्जदार कंपनीच्याद्वारे प्राप्त वरील नमूद क्रेडिट सुविधासंदर्भात उर्जरित थकबाकीसाठी आमच्याकडे तुमच्या खात्यातील कोणतेही उपलब्ध क्रेडिट थकबाकी असल्यास, तो

कृपया नोंट च्यावी की, तुम्हाला सूचित करण्यात येते की, तुम्ही क्र. १ एनपीए म्हणून वर्गीकृत आहात आणि सदर खाते दिनांक ०३ मे, २०२२ रोजीचा असा संदर्भ क्र. ऑक्ससबी/सीबीजी/एनपीए/०१/२०२२–२३ रोजीच्या आमच्या पत्राद्वारे स्ट्रक्चर्ड ॲसेट्स ग्रुप, मुंबई यांना सीबीजी-एमईजी विभागाकडून हस्तांतरित करण्यात आले आहे आम्ही दिनांक २६ जलै. २०२२ रोजीचा असा संदर्भ क्र. ॲक्सिस/एसएजी/पीआरके/२०२१-२०२२/९९९ रोजीची क्रॅप्शन रिकॉल नोटीस निर्गमित केली आहे, ज्याद्वारे आम्ही तुम्हाला १५ जुलै, २०२२ रोजी रक्कम रू. ६,३५,१३,४०१.०४ (सहा कोटी पस्तीस लाख तेरा हजार चारशे एक आणि चार पैसे फक्त) थकवाकीचा पुनर्भरणा करण्यासाठी आमच्या बँकेकडून तुमच्याद्वारे प्राप्त क्रेडिट सुविधा भरण्यासाठी तुम्हाला रिकॉल करून जोलाविले आहे. दिनांक २६ जुलै, २०२२ रोजीच्या कॅप्शन रिकॉल सूचनेत, आम्ही त्यातील नमूद संपादनासा कसुखार उटल्यास, हमीचे आवाहन करून बैंक तुम्ही क्र. २ ते ४ द्वारे देण्यात आलेल्या हमीच्या आणि थकबाकीच्या वसुलीकरिता प्रक्रिया/कायदेशीर कार्यवाही/दाखल करण्यास मोकळी असेल.

कृपया नोंद घ्यावी की, अशा धकबाकीच्या वसुलीकरिता बैंकेला योग्य वाटल्याप्रमाणे, कोणतीही अन्य कायदेशीर कार्यवाही कर्जवसुली आणि दिवाळखोरी अधिनियम, १९९३ (''आरडीबी ॲक्ट'') आणि नादारी आणि दिवाळखोरी अधिनियम्, २०१६ (''आयबीसी'')अन्वये कार्यवाहीसह कर्जदार कंपनी/हमीदार/गहाणदार यांच्याविरुद्ध अशा कायदेशीर कार्यवाहीची आधीच सरूवात केली असल्यास. वा सरूवात करण्याच्या आमच्य हकाच्या पूर्वग्रहाशिवाय सदर सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना निर्गमित आहे.

कोणत्याही स्पष्टीकरणाकरिता खालीलनमूद संपर्क तपशिलावर निम्नस्वाक्षरीकारांना संपर्क साधण्यासाठी तुम्ही मोकळे आहात.

परिशिष्ट ए				३१ जुलै, २०२२ रोज			रक्कम रूपयात)
सुविधा	संमत मर्यादा	डब्ल्यूसीटीएलकरिता ३१.०३.२२/सीसी करिता २८.०२.२२ रोजी लेजर थकबाकी	क्रेडिटस	डेबिट्स + क्रेडिट्सचे निव्वळ अप्रयोज्य व्याज (असल्यास)	कंपांऊंडिशिवाय दंडात्मक व्याज	३१.०७.२०२२. रोजी एकूण थकबाकी	व्याजाचा दर
	(रु. कोटीत)	(डब्ल्यूसीटीएलकरिता ३१.०३.२२/सीसी करिता २८.०२.२२ रोजीपर्यंत प्रयोज्य व्याजासह)		(०१.०३.२०२२ पासून (सीसीकरिता) आणि ०१.०४.२०२२ पासून (डब्ल्यूसीटीएलकरिता) ३१.०३.२२पर्यंत)	(०१.०३.२०२२ पासून (सीसीकरिता) आणि ०१.०४.२०२२ पासून (डब्ल्यूसीटीएलकरिता) ३१.०३.२२पर्यंत)		
कॅश क्रेडीट	૪.હપ	४,८८,३३,०३१.००	४,९१,९१३.००	४८,४५,४३८.००	८,५१,६०५.००	५४०३८१६१.००	३एम रेपो रेट +६.६५% प्र.व., दंडात्मक व्याज ४% प्र.व. दराने
डब्ल्यूसीटीएल (ईसीएलजीएस)	१.०३	९४,५४,१०१.०४	0.00	३,१२,३०६.००	१,२७,९१३.००	९८९४३२०.०४	रेपो रेट +५.२५% प्र.व., दंडात्मक व्याज ४% प्र.व. दराने
	एकूण थकबाकी					६३९३२४८१.०४	

परिशिष्ट बी विल मत्ता/मिळकतींचे तपशील

l) आमची बँक अर्थात ॲक्सिस बँक लि. च्या नावे तुम्ही क्र. १ अर्थात एजाईल सिक्युरीटी फोर्स ॲड मिस्टिस्स पायव्हेट लिमिडेडटारे निष्पादित दिनांक २२ डिसेंबर, २०१४ रोजीचा एकत्रित तारण विलेख ज्याद्वारे त्यांच्या चल मत्ता/मिळकतींवर प्रभार निर्माण करण्यात आला.

१. कर्जदार याद्वारे सदर क्रेडिट सुविधा तारणासाठी बँकेच्या नावे पहिल्या प्रभार स्वरूपात तारणः कोणत्याही इतर परिसर वा स्थळावर वा माझ्या/आमच्या कब्जा वा ताब्यातील कोणत्याही स्वरूपात वा कोणत्याही अन्य स्थळावर वा परिसर वा माझी/आमची फॅक्टरीसाठी ट्रान्झिटसंदर्भात वा त्यावर वा स्टोअर्ड वा नाता वेळोवेळीतन आणि त्यातन वेळोवेळी करण्यात येणारे आणि माझे/आमचे निकालात काढणे वा कर्जदाराच्या मालकीचे आता वेळोवेळी त्यानंतर चल मिळकती म्हणून कच्चा माल, काम चालू असणारा, काम संपलेला माल, रोख आणि अन्य विद्यमान मत्ता यासह दोन्ही विद्यमान आणि भावी समाविष्ट स्टॉकसह सर्व स्टॉक (एकत्रितपणे यानंतर **''स्टॉक''** उल्लेखावे) आणि थकबाकी, पैसे, प्राप्य, दावे आणि बिल्स जे आता थकीत आणि मालकीचे आणि त्यानंतर वेळोवेळी सदर तारणादरम्यान थकीत वा कर्जदाराच्या मालकीचे कोणत्याही व्यक्ती, संस्था, कंपनी वा कॉर्पोरेड मंडळ वा शासन विभागाद्वारे वा कार्यालय वा पालिका वा स्थानिक वा सार्वजनिक वा सेमी शासकीय मंडळ वा प्राधिकरण वा कॉर्पोरेट बॉडी वा उपक्रम वा सार्वजनिक क्षेत्रातील

कोणताही प्रकल्प (सदर **''कर्ज''**) (ज्यापैकी यानंतर ङ्गविद्यमान मत्ताङ्घ उल्लेखावे आणि येथील परिशिष्ट खख सी मध्ये अधिक विशेषतः वर्णिलेले) २. कर्जदार याद्वारे सदर क्रेडिट सुविधा तारणासाठी बँकेच्या नावे पहिल्या प्रभार स्वरूपात तारणः सर्व चल निश्चित मत्ता. दोन्ही विद्यमान आणि भावी समाविष्ट यंत्र. सर्यंत्र. स्पेअर्स. टल्स आणि ॲक्सेसरीज. फिक्स्चर्स, इम्प्लिमेंट्स, फिटिंग्ज आणि अन्य प्रस्थापने, फिनचर, वाहने, संगणक आणि सर्व अन्य वस्तू, साहित्य आणि गोष्टी दोन्ही विद्यमान आणि भावी समाविष्ट प्रस्थापित आणि वा जिमनीशी जोडलेली वा नसलेली, कर्जदारांच्या फॅक्टरी परिसर, वेअरहाऊस आणि गोडाऊन्समध्ये वा वर प्रस्थापित वा मोकळी अशी सदर सिक्युरीटीदरम्यान वेळोवेळी सदर ठिकाणचे ट्रान्झिट वा सदर कर्जदाराला मिळालेला कोणताही आदेश वा निकालात कादणे वा येथील परिशिष्टात वर्णिलेल्या कर्जदाराच्या टान्झिटसंदर्भात (ज्यापैकी यानंतर "चल

(अ) सर्व जंगम चल यंत्र, फिक्स्चर्स, फिटिंग्ज आणि अन्य प्रस्थापने, क्रेन्स, फर्निचर्स, संगणक आणि सर्व अन्य वस्तू, वाहने, एकत्रित स्पेअर्स, टूल्स आणि ॲक्सेसरीज आणि सर्व अन्य वस्तू कर्जदाराच्या परिसरात वा गोडाऊनमध्ये वा कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यात जे कर्जदाराचे मर्कटाईल दलाल आहेत वा टान्झिट जे यानंतर

मिळकती'' उल्लेखावे आणि येथील परिशिष्ट खख ए आणि बी मध्ये अधिक विशेषतः वर्णिलेले)

वेळोवेळी वा कर्जदाराच्या आदेश वा निकालात काढताना कोणत्याही पक्षादारे धारण

कर्जदाराच्या सदर परिसरावर वा वसलेल्या ठिकाणी स्टोअर्ड असतील. (ब) कर्जदाराचा संपूर्ण चल माल आणि मत्ता दोन्ही विद्यमान आणि भावी कच्चा माल, काम चालू असणारा, काम संपलेला माल, पॅकिंग मटेरिअल्स, वापरयोग्य स्टोअर्स आणि स्पेअर्स इ. सर्व स्टॉक्सच्या पूर्वग्रहाशिवाय, जे स्थित आहे आणि ट्रान्झिटमध्ये आता मालकीचे आणि कर्जदाराच्या मालकीच्या सिक्युरीटीच्या दरम्यान

(क) सर्व विद्यमान आणि भावी खाते कर्ज पुस्तिका, थकीत रक्कम, प्राप्य, दावे बिल्स, कंत्राट, गृंतवणुक आणि सिक्युरीटी जे कर्जदाराच्या मालकीच्या सिक्युरीटीच्या दरम्यान वेळोवेळी वा कर्जदाराच्या मालकीचे कोणत्याही व्यक्ती, संस्था, कंपनी, मंडळ कॉर्पोरेट वा भारत शासन वा कोणतेही राज्य शासन वा भारतीय रेल्वे वा कोणतेही शासन वा कार्यालय वा कोणतेही पालिका वा स्थानिक वा सार्वजनिक वा सेमी शासकीय मंडळ वा प्राधिकरण

हायर पर्चेस बेसिसवर पटटेदारी मत्तेसंदर्भात ॥) आमची बँक अर्थात ॲक्सिस बँक लि. च्या नावे तुम्ही क्र. १ अर्थात एजाईल सिक्युरीटी फोर्स अँड . सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिडेडद्वारे निष्पादित दिनांक २२ डिसेंबर, २०१४ रोजीचा एकत्रित तारण विलेख ज्याद्वारे परिशिष्ट खख मधील वरील नमूद त्यांच्या चल मत्ता/मिळकतींवर विस्तारित प्रभार निर्माण

करण्यात आला. III) आमची बँक अर्थात ॲक्सिस बँक लि. च्या नावे तम्ही क्र. १ अर्थात एजाईल सिक्यरीटी फोर्स अँड सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिडेडद्वारे निष्पादित ईसीएलजीएल मर्यादेन्वये डब्ल्यसीटीएलकरिता दिनांक २१

ऑगस्ट, २०२० रोजीचा मुदत कर्ज नि तारण करार ज्याद्वारे त्यांच्या चल मत्ता/मिळकतींवर प्रभार निर्माण करण्यात/विस्तारित करण्यात आला. १. विद्यमान मत्ताः

कर्जदाराचा संपर्ण कच्चा माल. काम चाल असणारा. काम संपलेला माल. पॅकिंग मटेरिअल्स. वापरयोग्य स्टोअर्स आणि स्पेअर्स इ. खाते कर्ज पुस्तिका, बिल्ससह, वा क्लिन दोन्ही विद्यमान आणि भावी कर्जदाराच्या कब्जात वा नियंत्रणात असलेले वा नसलेले कर्जदाराच्या फॅक्टरी, परिसरात वा गोडाऊनमध्ये सर्व स्टोअर्ड वा विकत घेतलेले कर्जदाराच्या मालकीच्या सिक्युरीटीच्या दरम्यान वेळोवेळी वा कर्जदाराच्या मालकीचे स्थित आहे <mark>दुकान क्र. ६, इमारत क्र. २५, म्हाडा, ओशिवरा, अंधेरी(प.), मुंबई</mark> ४०००५३ वा कर्जदाराच्या आदेश वा निकालात काढताना वा डिलिव्हरीच्या वेळी कोणत्याही पक्षाद्वारे धारण (यानंतर ''विद्यमान मत्ता'' उळ्लेखावे जे अभिव्यक्त परवानगीयोग्य वा आवश्यक, अशा विद्यमान मत्तेच्या प्रत्येकी स्वरूपात)

कर्जदारांच्या सर्व चल मिळकती (विद्यमान मत्ता वाचवून आणि वगळून) चल यंत्र आणि सयंत्र, सयंत्र स्पेअर्स टूल्स आणि ॲक्सेसरीज, अव्यापारी प्राप्य आणि अन्य चल, दोन्ही विद्यमान आणि भावी कर्जदाराच्या कब्जात वा नियंत्रणात असलेले वा नसलेले. प्रस्थापित वा सटे मोकळे असलेले आता स्टोअर्ड वा कर्जदाराच्या फॅक्टरी. गरिसरात वा गोडाऊनमध्ये सर्व स्टोअर्ड वा विकत घेतलेले कर्जदाराच्या मालकीच्या सिक्युरीटीच्या दरम्यान

वेळोवेळी वा कर्जदाराच्या मालकीचे स्थित दुकान क्र. ६, इमारत क्र. २५, म्हाडा, ओशिवरा, अंधेरी(प.), मुंब ४०००५३ वा कर्जदाराच्या आदेश वा निकालात काढताना वा डिलिव्हरीच्या वेळी कोणत्याही पक्षाद्वारे (यानंतर ङचल मिळकतीङ उलेखावे जे अभिन्यक्त परवानगीयोग्य वा आवश्यक, अशा विद्यमान मनेच्या प्रत्येर्क स्वरूपात)

३. प्राप्य कर्जदार आणि कोणत्याही व्यक्ती वा त्याच्यावतीने प्राप्य आणि/वा प्राप्त आणि सर्व रक्कम मालकीचा सर्व व्यवसाय, सर्व खाते कर्ज पुस्तिका, सर्व रोख आणि प्राप्य आणि प्रक्रिया सर्व व्यवसायातून संबंधित सर्व हक्क, गधिकार, हितसंबंध, लाभ, दावे आणि मागणी कर्जदाराच्या स्वरूपात सर्व वरीलनमद मनेसंदर्भात समाविष मात्र कर्जदाराच्या हाती रोख मर्यादित नसलेले दोन्ही विद्यमान आणि भावी (यानंतर ''प्राप्य'' उल्लेखावे जे अभिव्यक्त परवानगीयोग्य वा आवश्यक, अशा विद्यमान मत्तेच्या प्रत्येकी स्वरूपात)

प्रभारित मत्तेवरील तारण व्याजाचे रॅंकिंग वरील वर्णिलेल्या आणि खालील तक्त्यात पहिल्या कॉलमअन्वये सूचीबद्ध मत्ता (दिनांक २१ ऑगस्ट, २०२०

रोजीचा मुद्दत कर्ज नि तारण करारद्वारे निष्पादित (रू. १.०३ कोटीच्या ईसीएलजीएस मयदिकारता) खालील तक्त्त्यातील सदर प्रभारित मत्ताविरुद्ध निर्देशित रैंकिंगप्रमाणे सदर सुविधेकारिता कन्स्टिट्यू सिक्युरिटी असेल. फ्लोटिंग/फिक्स्ड विद्यमान मत्ता दुसरा

फ्लोटिंग

दसरा

दुसरा

चल	मिळ
	प्राप्ट

परिशिष्ट सी स्थावर मिळकतींचे वर्णन

आमची बँक अर्थात ॲक्सिस बँक लि. च्या नावे तुमच्या स्थावर मिळकतींवर तुम्ही क्र. २ ते ४ अर्थात कर्नल सतनाम सिंह मैनी, श्री. हरनगड सिंह मैनी आणि श्रीम. पनीत कौर मैनी यांच्यादारे संयक्तपणे रू ११.४३ कोटी करिता दिनांक ०३ फेब्रुवारी, २०२१ रोजीचा मेमोरेंडम ऑफ एंट्री-एक्स्टेंशन ऑप इक्विटेबल मॉर्गेज आणि रू. १०.४० कोटी करिता दिनांक २३ जून, २०१५ रोजीचा मेमोरेंडम ऑफ एंट्री-एक्स्टेंशन ऑफ इक्विटेबल मॉर्गेजद्वारे विस्तारित आणि रू. ५.०० कोटींचा दिनांक २९ डिसेंबर २०१४ रोजीचा नामाधिकार विलेख ठेवीद्वारे मेमोरेंडम ऑफ एंट्री-एक्स्टेंशन ऑफ इक्विटेबल मॉर्गेजद्वारे प्रभार निर्माण केला आणि विस्तारित केला.

मिळकत क्र. १ ही श्रीम. पुनीत कौर मैनी, कर्नल सतनाम सिंह मैनी आणि श्री. हरनगड सिंह मैनी यांच्य

...... जिमनीचा सर्व भाग आणि विभाग असा गाळा कामोठे येथे - दुकान क्र. १, तळमजला, श्री चामुंडा हार्मनी, प्लॉब् क्र. ६८ ए, ६९ आणि ६९ए, सेक्टर १८, कामोठे, नवी मुंबई ४१०२०९ येथे मोजमापित बिल्ट अप क्षेत्र ४७१ चौ. फटचे आणि सदर गाळा सीमाबद्ध खालीलप्रमाणे प्लॉट क्र. ६८ ए चे परिशिष्ट

उत्तर वा त्या दिशेनेः प्लॉट क्र. ६८ आणि ६९ बी, दक्षिण वा त्या दिशेनेः प्लॉट क्र. ६९, पूर्व वा त्या दिशेने १६.०० मी. रस्ता, पश्चिम वा वा त्या दिशेनेः प्लॉट क्र. ६९ए, ६९बी प्लॉट क्र. ६९ चे परिशिष्ट

उत्तर वा त्या दिशेनेः प्लॉट क्र. ६८ ए. दक्षिण वा त्या दिशेनेः २०.०० मी. रस्ता. पूर्व वा त्या दिशेनेः १६.०० मी रस्ता, पश्चिम वा वा त्या दिशेनेः प्लॉट क्र. ८३ प्लॉट क्र. ६९ए चे परिशिष्ट

उत्तर वा त्या दिशेनेः प्लॉट क्र. ६८ए, दक्षिण वा त्या दिशेनेः २०.०० मी. रस्ता, पूर्व वा त्या दिशेनेः प्लॉट क्र ६८ आणि ६८ए. पश्चिम वा वा त्या दिशेनेः ११.०० मी. रस्ता

२) मिळकत क्र. २ ही श्री. हरनगड सिंह मैनी आणि श्रीम. प्नीत कौर मैनी यांच्या नावावर

आर्केडङ्क, अष्टविनायक सीएचएसएल, डी.एन. नगर पोलीस स्टेशन, गणेश चौक, लिंक रोडलगत, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०००५३ येथे मोजमापित बिल्ट अप क्षेत्र ३२९ चौ. फूटचे आणि सदर गाळा सीमाबद्ध खालीलप्रमाणेः उत्तर वा त्या दिशेनेः कामगार कल्याण केंद्र, दक्षिण वा त्या दिशेनेः इमारत क्र. २२, पूर्व वा त्य दिशेनेः १८.३० मी. रूंद रस्ता, पश्चिम वा वा त्या दिशेनेः १८.३० मी. रूंद रस्ता ३) मिळकत क्र. १ ही श्रीम. पुनीत कौर मैनी आणि कर्नल सतनाम सिंह मैनी यांच्या नावावर

र्जिमनीचा सर्व भाग आणि विभाग असा व्यावसायिक गाळा क्र. गाळा एस-१४०, २ रा मजला, ङ्गआर्क आर्केडङ्क, अष्टविनायक सीएचएसएल, डी.एन. नगर पोलीस स्टेशन, गणेश चौक, लिंक रोडलगत, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०००५३ येथे **मोजमापित बिल्ट अप क्षेत्र ७१४ चौ. फूटचे** आणि सदर गाळा सीमाबद्ध

खालीलप्रमाणेः उत्तर वा त्या दिशेनेः कामगार कल्याण केंद्र, दक्षिण वा त्या दिशेनेः इमारत क्र. २२, पूर्व वा त्य दिशेनेः १८.३० मी. रूंद रस्ता, पश्चिम वा वा त्या दिशेनेः १८.३० मी. रूंद रस्ता हमी (ईसीएलजीएस म्हणून पुरविण्यात आलेल्या डब्ल्यूसीटीएल सुविधा वगळून सर्व सुविधांकरिता) १. कर्नल सतनाम सिंह मैनी, २. श्री. हरनगड सिंह मैनी, ३. श्रीम. पुनीत कौर मैनी

तारीखः १२ ऑगस्ट, २०२२

प्राधिकत अधिकार्र ॲक्सिस बँक लि

The spirit of Mumbai is now 93 years old!



Raymond Limited

Plot no. 156/H no. 2, Village Zadgaon, Ratnagiri, 415612, Maharashtra NOTICE is hereby given that the undermentioned share certificate of Raymond Limited ost/misplaced and the holder of of the said securities have applied to the company to ssue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered office within 15 days from this date ,else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

e of the Shareholders	No of the Securities	120 certificates nos	Distinctive Number (s)
Kiran Agrawalla	6000	3553257 to 3553376	15568931 to 15574930
			Sd/-

बैंक ऑफ़ बड़ीदा डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी नाका ब्रांच : Bank of Raroda दूर.: +९१ (०२२) २४९१ २६७६ / २४९३ २७३३

ई-मेल: dbworl@bankofbaroda.co.in वेब: www.bankofbaroda.in संदर्भ:- BOB/E DB/WORLI/118/2022-23 दिनांक:- १८ ऑगस्ट, २०२२

कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकार यांनी बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्य अधिकाराचा वापर करून दिनांक १२.०८.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री. नितीन तानाजी** आटपाळे (कर्जदार/गहाणदार) आणि सौ. अनुसया नितीन आटपाळे (सह-कर्जदार/गहाणदार) यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम ३०.०७.२०२१ रोजीसप्रमाणे **रु. ४५,९२,७५८.०० (रुपये पंचेचाळीस लाख यान्नव हजार सातशे अठावन्न मात्र)** या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

कर्जदार यांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्मस्वाक्षरीकारांनी याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टचे कलम १३ चे उप कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्राप्त

ाधिकारांचा वापर करून ह्या **१८ ऑगस्ट, २०२२** रोजी घेतला. विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदा यांस रक्कम १७.०८.२०२२ रोजीसप्रमाणे **रु. ५१,६६,३५२.०० (रुपये एकावन्न लाख सहासष्ट हजार** तीनशे बावन्न मात्र) प्रदानाच्या दिनांकापर्यंतचे सांपार्श्विक दराने त्यावरील अधिक परिव्यय, प्रभार आणि खर्चाच्या भाराअधीन राहील.

गरण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकर्तीचे वर्णनः मिळकत तपशील:

कलश उद्यान, प्लॉट क्र. २३, सेक्टर – ११, कोपरखेरेणे, नवी मुंबई, तालुका आणि जि. ठाणे – ४०० ७०९ मधील हाऊसफिन को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या सारिक-१ नावाच्या इमारतीमधील मोजमापित बिल्ट अप क्षेत्र ४४४ चौ. फू., तळ मजला, फ्लॅट क्र. ३ एकत्रित सह त्यावरील फर्निचर, फिक्चर्स आणि फिटिंग्स, सध्याचे आणि भविष्यातील दोन्ही सीमाबद्धता: **उत्तरेला:** रस्ता, **दक्षिणेला:** कांचनजुंगा कॉम्प्लेक्स, **पूर्वेला:** फॅम नोसायटी, **पश्चिमेला:** पाम बीच रोड (वाशी कोपरखैरणे रोड)

प्राधिकत अधिकारी दिनांक : १८.०८.२०२२ ठिकाण : मुंबई



दी धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड

. सीआयएन : एल२४११०एमएच१९९९पीएलसी०००५६४ नोंदणीकृत कार्यालय : प्रॉस्पेक्ट चेंबर, ३१७/३२१, डॉ डी एन रोड, फोर्ट मुंबई, – ४०० ००१ (भारत) संकेतस्थळ : www.dmcc.com ईमेल : investor@dmcc.com द्रध्वनी क्रमांक :+९१ २२ २२०४ ८८८१- २-३ फॅक्स क्रमांक : + ९१ २२८५२२३२

कंपनीच्या १०१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना

तसेच इ मतदान आणि बुक क्लोजर माहिती याद्वारे सृचित करण्यात येते की, दी धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११. ३० वाजता व्हिडीओ कॉन्फरिसेंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून कंपनी कायदा २०१३ (कायदा) मधील आवश्यक त्या तरतुदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांना अनसरून तसेच सिक्यरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रेकायरमेंट्स) नियम २०१५ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स) यांच्या अनुसार १०१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर दूरस्थ इ मतदान पद्धतीने तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने तसेच सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यात येणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेचे ठिकाण हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय म्हणजेच प्रॉस्पेक्ट चेंबर, ३१७/ ३२१, डॉ डी एन रोड, फोर्ट मुंबई - ४०० ००१ (भारत) हे असणार आहे. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / . ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतील. कायद्याच्या कलम १०३ अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सभासदांची संख्या ही गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल.

्रार्थिक सर्वेसाधारण सभेची सूचना, वित्तीय वर्ष २०२१– २२ करिताचा वार्षिक अहवाल, ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीची लेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय पत्रके, त्यासह संचालक मंडळाचा अहवाल आणि लेख परीक्षक यांचा अहवाल तसेच अन्य आवश्यक ती कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना निर्गमित करण्यात आली आहेत ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे १ ऑगस्ट २०२२ रोजी नोंदणीकृत आहेत. ही प्रक्रिया कायद्याचे कलम १०९ आणि अन्य आवश्यक त्या तानुदी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम तसेच त्यासह बाचा लिस्टिंग रेयुलेशन्सच्या आवश्यक त्या तर्तुदी तसेच त्यासह बाचा एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके बांच्या अनुसार पूर्ण करण्यात आली आहे. वरील प्रमाणे नमूद केलेली कागदपत्रे (२०२१- २२ करिताचा वार्षिक अहवाल) कंपनीचे संकेतस्थळ www.dmcc.com येथे तसेच स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com व www.nseindia.com येथे आणि कंपनी रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्फर एजंट लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) यांचे संकेतस्थळ https://instavote.link उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

इ मतदान :

- १. लिस्टिंग रेग्युलेशनचा नियम ४४ आणि कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्टेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा यांना अनुसरून तसेच एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांना अनुसरून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद करण्यात आलेल्या सर्व त्या विषयांवर सभासदांना इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी दूरस्थ इ मतदान सुविधा आरटीए यांचे इ मतदान व्यासपिट https://instavote.linkintime.co.in/ यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे. इ मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सूचना आणि प्रक्रिया यांचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आला
- वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद करण्यात आलेल्या विषयांवर दरस्थ इ मतदान प्रक्रियेला रविवार दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपुष्टात येईल. त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप दरस्थ इ मतदानासाठी बंद करण्यात येईल, सभासदांना मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी . .०० वाजल्यानंतर द्रस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करता येणार नाही. द्रस्थ इ मतदानाच्या या कालावधीत कंपनीचे असे इक्रिटी समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात कर ऑफ तारीख म्हणजेच ७ सप्टेंबर २०२२ रोजी उपलब्ध आहेत असे सभासद दूरस्थ इ मतदान सुविधा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान सुविधेचा अवलंब करण्यास पात्र असतील. आणि सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या एकुण पेड अप समभाग भांडवलात सभासदांच्या समभा
- प्रमाणावर अवलंबून असतील. अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख ७ सप्टेंबर २०२२ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सूचनांचा अवलंब करू शकते. मात्र एखादी व्यक्ती आरटीए यांच्याकडे दुरस्थ इ मतदानासाठी यापूर्वीच नोंदणीकृत असेल तर ती आपला सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड यांचा वापर मतदानासाठी करू शकते.
- अशी व्यक्ती जी कट ऑफ तारीख रोजी कंपनीची सभासद नाही त्यांनी ही सूचना केवळ माहितीसाठी आहे,
- सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एच ओ / सीएफडी / सीएमडी / सीआयआर / पी / २०२० / २४२ दिनांकीत ९ डिसेंबर २०२० अनुसार सभासदांना कळविष्यात थेते की सर्व वैवक्तिक डिमेंट खातेधारकांना इ मतदा प्रक्रिया लागू करण्यात आली आहे आणि त्यासाठी सिंगल लॉग इन क्रेडेन्शियल्स च्या माध्यमातून त्यांच्या संबंधित डिमेंट खाते / डिपॉझिटरीज यांचे संकेतस्थळ म्हणजेच एनएसडीएल / डीपी यांचे संकेतस्थेळ यांच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेची परिणामकारकता वाढविण्यासाठी मतदान करता येईल. सभासदाना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले मोबाईल क्रमांक आणि इ मेल तपशील त्यांच्या डिमॅट खात्यात संबंधित डिपॉझिटरीज यांच्याकडे, इ मतदान सुविधेचा लाभ घेण्यासाठी अद्ययावत करून घ्यावेत. कृपया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केलेल्या सचना आणि प्रक्रिया यांचा तपशील काळजीपर्वक वाचावा
- दूरस्थ इ मतदान प्रक्रिया आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक र्द्भतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने श्री सतीश कमार जैन, प्रोप्रायटर एसकेजे अँड असोसिएटस, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज, (एफसीएस ६३९८/पीसीएस ६६३२) यांची नियुक्ती केली आहे.
- इ मतदान पद्भतीने मतदान करण्याची सविधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरस्यान उपलब्ध करून देण्यात येणार . आहे आणि जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इंस्टामीट इ मतदान सुविधेच्या माध्यमातून जी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावू शकतील. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इंस्टामीटच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कृपया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे.
- ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात, मात्र त्यांना पुन्हा मतदान
- ९. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद करण्यात आलेल्या विषयांच्या संदर्भातील मतदानाचे निकाल आणि छाननी अधिकारी यांचा अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतर कामकाजाच्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील आणि त्यांची माहिती बीएसई आणि एनएसइ यांना देण्यात येईल आणि सदरील निकाल कंपनीचे संकेतस्थळ www.dmcc.com आणि आरटीए यांचे संकेतस्थळ येथे प्रकाशित करण्यात येतील.

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपले इ मेल तपशील कंपनीकडे अद्याप नोंदणीकृत / अद्ययावत केलेला नाही अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी संबंधित तपशील

इ मेल तपशील नोंदणीकृत करण्याची पद्धती

स्थळ : मुंबई

दिनांक : २२ ऑगस्ट २०२२

https://web.linkintlime.co.in/EmailReg/Email_Register.html (सृचित) या लिंकवर इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेस टॅब येथे क्लिक करून इ मेल/ बँक रजिस्ट्रेशन मथळा निवडून तेथे नमूद करण्यात आलेल्या प्रक्रीयेचा अवलंब करून नोंदणीकृत/ अद्ययावत करावा. ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग डिमेंट स्वरूपात आहेत अशा समासदांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या इ मेल तपशिलाची नोंदणी (आधी केली नसेल तर) डिमेंट होर्ल्डॉगच्या सुचविलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा. आपल्या कंपनीच्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या २४ मे २०२२

रोजी झालेल्या बैठकीत अंतिम लाभांश रु १ / – प्रति इकिटी समभाग (च्यांचे दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/ – आहे) शिफारस केला आहे. लाभांश, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत जाहीर झाल्यास अशा लाभांशाचे वितरण मूलस्रोतातून कर कपातीस पात्र आहे, आणि ते ३० दिवसांच्या वैधानिक कालावधीत अशा सभासदांना टेण्यात येर्डल र्वाची नावे लाभार्थी मालकार्या यादीत बुधवार दिनांक ७ सप्टेंबर २०२२ चे कामकाज संपताना नोंदणीक असतील आजी जी यादी सीडीएसएल आणि एनएसडीएल यांनी इलेक्ट्रॉनिक समभागधारकांच्या संदर्भात दिली असेल. आणि कंपनीच्या सभासद नोंद पस्तिकेत विधवार दिनांक ७ सप्टेंबर २०२२ चे कामकाज संपतान गोंदणीकृत असतील, कंपनीचे आरटीए यांच्या यांच्याकडे प्राप्त झालेल्या ट्रान्स्फर रिकेस्ट निर्गत केल्यानंतर, बुधवार दिनांक ७ सप्टेंबर २०२२ चे कामकाज संपताना किंवा त्यापूर्वी प्रत्यक्ष समभागधारकांना करण्यात येईल. सभासदांना . आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत परिशिष्ट म्हणून देण्यात आलेल्या लाभांशावरील कर माहितीचा संदर्भ घ्यावा.

दूरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास सभासद https://instavote.lkintime.co.in येथे हेल्प सेक्शन मध्ये देण्यात आलेल्या फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्सचा किंवा इंस्टाव्होट इ मतदान मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा notices@linkintime.co.in येथे इ मेलच्या माध्यमातून् . संपर्क साधू शकतात किंवा लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सी १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम) मुंबई ४०० ०८३ दूर्ध्वनी क्रमांक : ०२२ ४९१८ ६२७० फॅक्स : ०२२- ४९१८ ६०६० येथे संपर्क साध शकतात

ज्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी / सभेच्या दरम्यान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग घेण्यासाठी तांत्रिक साहाय्याची आवश्यकता आहे ते सभासद इ मेलच्या माध्यमातून instameet@linkintime.co.in येथे संपर्क साधु शकतात

दो धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड यांच्या करित स्वाक्षरी / - फॉर्म जी

स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता आमंत्रण इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर) कॉर्पोरेट पर्सन्स)

रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ३६ए (१) अंतर्गत) मे. वाग बिल्डटेक लिमिटेडच्या प्रस्तावीत रिझोल्युशन

अर्जाच्या विनंतीकरीता

	संबंधित	ा तपशील
۶.	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	वाग बिल्डटेक लिमिटेड
٦.	कॉर्पोरेट ऋणकोच्या स्थापनेची तारीख	\$?.0£.?0 \$?
₹.	प्राधिकरण ज्या अंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापित/नोंदणीकृत आहेत	कंपनी प्रबंधक (आरओसी), मुंबई
٧.	कॉर्पोरेट ऋणकोचा कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर/ लिमिटेड लायबिलिटी आयडेंटिफिकेशन नंबर	यु४५४००एमएच२०१२पीएलसी२३२०७७
ч.	नोंदणीकृत कार्यालय आणि मुख्य कार्यालयाचा (असल्यास) पत्ता	नोंदणीकृत कार्यालयः ३ रा मजला, फ्लॅट क्र. ३०१, सा पॅलेस खार, पश्चिम, मुंबई महाराष्ट्र ४०००५४
ξ.	कॉर्पोरेट ऋणकोचे इन्सॉल्व्हन्सी सुरू होण्याची तारीख	२६.११.२०२१ (०१.१२.२०२१ रोजीस आयआरपी सदर आदेश पाठविला)
৬.	स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाची तारीख	२३.०८.२०२२
८.	संहितेचे कलम २५(२) (एच) अन्वये निर्णय अर्जदारांकरिता पात्रता येथे उपलब्ध आहे	cirp.vagbl@gmail.com येथे ईमेलने पाठविणे
۲.	कलम २९ ए अन्वये लागू असलेले अपात्रतेची प्रमाणके येथे उपलब्ध आहेत	cirp.vagbl@gmail.com येथे ईमेलने पाठविणे
१०	स्वारस्याच्या अभिव्यक्ती मिळण्याची अंतिम तारीख	09.08.2022
११	प्रास्ताविक रिझॉल्युशन अर्जदारांची तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख	१७.०९.२०२२
१२	तात्पुरत्या सूचीच्या जारीसाठी आक्षेप जमा करण्याची अंतिम तारीख	२२.०९.२०२२
१३	प्रास्ताविक रिझॉल्युशन अर्जदारांची अंतिम सूची जारी करण्याची तारीख	08.80.8088
१४	प्रास्ताविक रिझॉल्युशन अर्जदारांना माहितीलेख, इव्हॅल्युशन मॅंट्रिक्स व रिझॉल्युशन प्लानची विनंती जारी करण्याची तारीख	२२.०९.२०२२
१५	रिझॉल्यूशन प्लॅन, इन्हॅल्यूएशन मॅट्रिक्स, इन्फॉर्मेशन मेमोरैंडम आणि पुढील माहिती करिता विनंती मिळविण्याची पध्दत	नॉन डिस्क्लोजर करार साईनिंग केल्यान cirp.vagbl@gmail.com येथे ईमेलद्वारे
१६	रिझॉल्युशन प्लॅन्स जमा करण्याची अंतिम तारीख	२२.१०.२०२२
१७	रिझॉल्युशन प्रोफेशनल्सना रिझॉल्युशन प्लॉन जमा करण्याची पध्दत	cirp.vagbl@gmail.com येथे ईमेलद्वारे आणि बाब क्र. मध्ये नमूद् रिझोल्युशन प्रोफेशनलच्या पत्यावर मोहोर पाकीटामधून हार्डकॉपी
१८	निवाडा प्राधिकरणाला मंजुरीसाठी रिझॉल्युशन प्लॅन जमा करण्याची अंदाजित तारीख	०७.११.२०२२
१९	रिझॉल्युशन प्रोफेशनलचे नाव नोंदणी क्रमांक	श्री. आशिष व्यास आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी- पी०१५२०/२०१८-२०१९/१२२६७
२०	मंडळाच्या नोंदणीनुसार रिझॉल्युशन प्रोफेशनलचे नाव, पत्ता व ईमेल	श्री. आशिष व्यास, रिझोल्युशन प्रोफेशल, पत्ताः बी-१ए वाईसरॉय कोर्ट सीएचएस, ठाकूर गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई उपनगर, महाराष्ट्र -४००१०१ ईमेल आयडी: ashishvyas2006@gmail.com
२१	रिझॉल्यूशन प्रोफेशनलबरोबर वापरण्याचा पत्ता व ई-मेल	४०२, सुआशिष आयटी पार्क दत्ता पाडा रोड, बोरिवली प् मुंबई ४०००६६, cirp.vagbl@gmail.com
22	पुढील तपशील येथे उपलब्ध	cirp.rkw@rbsa.in येथे ईमेलद्वारे
23	प्रपत्र जीच्या प्रकाशनाची तारीख	२३.०८.२०२२

Jetking®

दिनांक: २३.०८.२०२२

वाग बिल्डटेक लिमिटेडचा रिझोल्युशन प्रोफेशन

४०२, सुआशिष आयटी पार्क दत्ता पाडा रोड

बोरिवली पूर्व, मुंबई ४०००६६

आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१५२०/२०१८-२०१९/१२२६७

जेटिकंग इन्फोट्ने लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटीटी नंबर (सीआयएन): एल ७२१००एमएच१९८३पीएलसी१२७१३३ नोंदणीकृत कार्यालयः ४३४, ४था मजला, बुसा उद्योग भवन, टोकरसी जीवराज रोड, शिवडी (पश्चिम), मुंबई- ४०००१५, महाराष्ट्र, भारत फोन : +९८२०००९१६५

वेबसाइट- www.jetking.com इमेल- investors@jetking.com ३८ वी (अडतीसावी) व्हिडिओ कॉन्फरान्सिंग (व्हीसी)/ इतर दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम)द्वारे आयोजित केले जाणारी वार्षिक सर्वसाधारण सभा, इ-मतदानासंबंधी माहिती आणि पुस्तक बंदबाबत सूचना

यूचना याद्वारे देण्यात येते की **जेटकिंग इन्फ्रोट्रेन लिमिटेड** (''कंपनी'') च्या भागधारकांची ३८ वी अंडतीसवी) वार्षिक सर्व साधारण सभा (''एजीएम'') ही कंपनीच्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले जमकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स (**व्हीसी**)/इतर दृकश्राव्य माध्य (**ओएव्हीएम**) मार्फत बुधवार ४ सप्टेंबर, २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. कंपनी अधिनियम २०१३ आणि त्या अंतर्गत स्थापित नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स. २०१५ सहवाचता अनक्रमे जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्क्युलर्स क्र. २०/२०२०, दिनांक ०५ मे १०२०, सर्क्युलर्स क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, सर्क्युलर क्र. १९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, सर्क्युलर क्र. २१/२०२१, दिनांक १३ जानेवारी २०२१, सर्क्युलर क्र. १९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, सर्क्युलर क्र. २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ आणि सर्क्युलर क्र. ०२/२०२२, दिनांक ५ मे, २०२२ (एमसीए सर्क्युलर्स) आणि वेळोवेळी सेबीने केलेल्या सुधारणेनुसार आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडीआयर/सीआयआर/पी/ २०२०/७६ दिनांक १२ मे, २०२०, सक्युंलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडीआय२/सीआयअ/ पी/२०२२/११ दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि सर्क्युंलर सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडीआय२/ सीआयआर/ पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ च्या प्रयोज्य तस्तुर्दींच्या अनुपालनात एकाच ठिकाणी ाभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी किंवा ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची परवानगी दिली आहे. वरील नमूद सर्क्युलर्स यांच्या तरतुर्दींची पूर्तता करत असताना एजीएमची सूचना, आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी लेखाकत्त वित्तीय विवरण (अलिप्त आणि एकत्रित) अशा सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्या आले आहेत ज्यांचे इमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागी/आरटीएकडे नोंदणीकत आहेत. सदस्यांना वार्षिक भहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्याचे काम दिनांक २२ ऑगस्ट, २०२२ रोजी पूर्ण झाले आहे. एमसीए नर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्से च्या संदर्भात आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या ३८व्या वार्षिक अहवालाचे प्रत्यक्ष प्रती पाठविण्याची आवश्यकता सोडून दिली आहे. कंपनीने ते तिची वेबसाइट <u>www.jetking.com</u> येथे अपलोड केले आहेत. एजीएमची सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) वेबसाइट (<u>https://www.evoting.nsdl.com</u>) येथे आणि कंपनीचे समभाग नोंदणीकृत असलेल्या बॉम्बे स्टॉक . क्स्चेंज च्या वेबसाइट म्हणजेच <u>www.bseindia.com</u> वरही उपलब्ध आहे.

इमेल पत्ते नोंदणीकृत/ अद्ययावत करण्याची पद्धतः न्या समभागधारकांनी आपले इमेल पत्ते अद्याप अद्ययावत केलेले नाहीत त्यंना विनंती करण्यात येत आहे की यांनी खालील पद्धतीने आपले इमेल पत्ते नोंदणीकत करावेत

र. प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणारे अशा भागधारकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी गपला इमेल पत्ता कंपनीचे निबंधक आणि समभाग हस्तांतरण एजंट म्हणजे मेसर्स लिंक इन टाईम इंडिया प्रा. लि. यांच्याकडे त्यांची वेबसाइट (http://www.linkintime.co.in) येथे आपल्या सही केलेल्या विनंती ग्त्राच्या प्रतीसह, ज्यात समभागधारकांचे नाव आणि पत्ता, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (समोरीत भ्राणि मागील बाजू), पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत आणि समभागधारकाच्या पत्यासाठी पुरावा म्हणून कोणत्याही कागदपत्राची स्व-साक्षांकित प्रत (जसे वाहन चालक परवाना, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) गठवण्याची विनंती करण्यात येत आहे.

२. अ**पत्यक्ष स्वरूपात समभाग धारक करणारे समभागधारक**ः अगा भागधारकांना संबंधित दिपाँदिररी . गार्टिसिपंटस्कडे त्यांचे इमेल आयडी नोंदवण्याची विनंती करण्यात येत आहे. ईमेल नोंदणीतील कोणतीर्ह चौकशी/अंडचणीसाठी भागधारक investors@jetking.com किंवा rnt.helpdesk@linkintime.co कडे लिह शकतात.

दरस्थ इ-मतदान आणि एजीएमदरम्यान इ-मतदान आणि त्याची पद्धतः

.. ामभागधारकांना माहिती देण्यात येत आहे की, कायद्याचे कलम १०८, सोबत वाचा कंपनी (व्यवस्थापन भाणि प्रशासन) नियम २०१४ चा नियम २० ची (त्यातील कोणत्याही दुरूस्त्या, सुधारणा किंवा पुनर्स्थापन गंच्यासह) संबी नोंदणी नियमावलीचे नियम ४४ आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले जनरल मीटिंग्सवरील सेक्रेटरियल स्टॅंडर्झ् (एसएस–२) यांची पूर्तता करत असताना कंपनी आपल्या रमभागधारकांना एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी इ-मतदानाची सुविधा देत आहे याचबरोबर कंपनी एजीएमदरम्यान इ–मतदान यंत्रणेद्वारे मतदानाची सुविधाही (इ–मतदान) देत आहे.

रस्थ इ-मतदानाचा कालावधी रविवार दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी (सकाळी ९.०० वाजता आयएसटी रुरू होईल आणि मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजी (सायंकाळी ५.०० वाजता आयएसटी) संपृष्टात -वेईल. या कालावधीत कंपनीचे समभागधारक ज्यांनी अंतिम तारखेला म्हणजे मंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ रोजी म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण केलेले आहेत त्यांना एजीएमच्या सूचनेत ामूद केलेल्या सामान्य आणि विशेष कामकाजावर एनएसडीएलकडून देण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान वंत्रणेद्वारे दूरस्थ इ–मतदानाद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात येत आहे आणि समभागधारकांचे मतदानाचे हक हे सदर अंतिम तारखेला कंपनीच्या प्रदान केलेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या वाट्याच्या प्रमाणा असतील. त्यानंतर एनएसडीएलकडून दूरस्थ इ-मतदानाची पद्धत बंद केली जाईल आणि समभागधारकांन यानंतर सदर दिनांक आणि वेळेनंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता येणार नाही. समभागधारकाने एखाद्या उरावावर मतदान केल्यावर त्याला ते नंतर बदलता येणार नाही. फक्त तेच समभागधारक जे व्हीसी/ ओएव्हीएम मुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि दूरस्थ इ-मतदानाद्वारे ठरावांवर आपले मतदान केलेले नाही आणि त्यामुळे तसे करण्यापासुन त्यांच्यावर बंदी आणलेली नाही ते एजीएममध्ये इ-मतदान यंत्रणेद्वारे तदानासाठी पात्र असतील. ज्या सदस्यांनी दूरस्थ इ-मतदान यंत्रणेद्वारे मतदान केलेले आहे ते एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील परंतु एजीएममध्ये मतदानास पात्र नसतील. ज्या व्यक्तीचे नाव अंतिम तारखेला डिपॉझिटरींनी राखलेल्या सदस्यांचे नोंदणीपुस्तक किंवा लाभार्थी मालकांचे पुस्तक यात नमूद आहे ऱ्यांनाच दूरस्थ इ-मतदान आणि एजीएममध्ये मतदानाची सुविधा मिळवता येईल. डिमटेरियलाईज्ड माध्यम व्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेल्या भागधारकांसाठी आणि ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेत गही त्या भागधारकांकडे दूरस्थ ई–मतदाना ई–मतदानाची पद्धत एजीएमच्या सूचनेत तपशीलवार दिलेली

आहे. तपशील कंपनीची वेबसाईट www.jetking.com वर सुद्धा उपलब्ध करण्यात येईल. कोणतीही व्यक्ती जी सचना पाठवण्यात आल्यानंतर समभाग खरेदी करून कंपनीची सदस्य होते आणि अंतिम गरखेला कंपनीची समभागधारक असेल तिने evotingnsdl.co.in येथे विनंती पाठवून आपला लॉगिन भायडी आणि पासवर्ड मिळवावा. तथापि, तो/ ती दूरस्थ इ-मतदानासाठी आधीचे एनएसडीएलकडे गेंदणीकृत असल्यास तो/ती, त्याचा/ तिचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड मतदान करण्यासाठी वापरू राकतात. दरस्थ इ-मतदान/ अप्रत्यक्ष स्वरूपात. प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणारे समभागधारक आणि ज्या समभागधारकांनी आपले इ-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी दूरस्थ इ-मतदान/ इ-मतदानाची पद्धत एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे. तथापी रिमोट ई-मतदान करिता ज्यांने ाएसडीएलकडे नोंदविला आहे त्यांने आपले युझर आयडी आणि पासवर्ड मार्फत मतदान करू शकतात. डेमटेरियलाईज्ड माध्यम, प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेल्या भागधारकांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्यांच्यासाठी ई-मतदान/ई-मतदानाची पद्धत एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. र्जीएमला हजर राहणे आणि दूरस्थ ई-मतदान आणि एजीएममध्ये ई-मतदान पध्दतीमार्फत ई-मतदानाच

ाध्दत शी संबंधित सर्व तक्रोरी evoting@msdl.com वर ई-मेल पाठवून किंवा टोल फ्री क्र. १८००१०२०९९० आणि १८०० २२४४३० वर फोन करून श्री. संजीव यादव (एनएसडीएल) नॅशनर सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांना कळवू शकता. थ्री. आनंद मुखर्जी, कार्यरत कंपनी सचिव (संदस्यत्व क्रमांकः एफसीएस४०४८५) यांची नेमणूक पडताळर्ण

अधिकारी म्हणून करण्यात आली असून त्या दूरस्थ इ-मतदान प्रक्रिया आणि एजीएममध्ये आयोजित इः नतदान प्रक्रिया न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी काम करतील. दरस्थ ई-मतदान आणि एजीएममध्ये देण्यात आलेली मते यांचे निकाल एजीएम संपल्यानंतर ४८ . (अट्ठेचाळीस) तासांपेक्षा अधिक नाही अशा कालावधीत घोषित करण्यात येतील. घोषित करण्यात आलेले नेकाल आणि पडताळणी अधिकाऱ्यांचा अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजे <u>www.jetking.com</u> आणि

कंपनीचे समभाग नोंदणीकृत असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर <u>www.bseindia.com</u> येथे उपलब्ध पुस्तक बंद: . कंपनी कायदा २०१३ (कायदा)चे कलम ९१ आणि सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि उद्घोषणा आवश्यकता) नियमावली २०१५ च्या लागू असलेल्या नियमावलींच्या अनुषंगाने सदस्यांचे नोंदणीपुस्तक आणि कंपनीच्या प्तमभाग हस्तांतरण पस्तके बुधवार दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ ते बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०२२ य

रम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक बंद करिता बंद असेल.

जेटकिंग इन्फोटेन लिमिटेड करित प्रितेश झावेरी

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

दिनांकः २२/०८/२०२२

ठिकाणः मुंबई

ओंकार म्हामूणकर (कंपनी सेक्रेटरी)